https://archive.org/details/bk1182/page/n0/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

All items on https://archive.org/details/realpatidar

Full Library on https://realpatidar.com/library



॥ गुरुवंदना ॥

(भजनावली)

प्रकाशक

श्री सत्पंथ साहित्य प्रकाशन
फैजपूर, ता. यावल

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n1/mode/1up

Real Patidar Library

https://www.realpatidar.com/library

This book/literature/article/material may be used for research, teaching, and private study purposes. Any substantial or systematic reproduction, redistribution, reselling, loan, sub-licensing, systematic supply, or distribution in any form to anyone is expressly forbidden.

The library does not give any warranty express or implied or make any representation that the contents will be complete or accurate or up to date. The library shall not be liable for any loss, actions, claims, proceedings, demand, or costs or damages whatsoever or howsoever caused arising directly or indirectly in connection with or arising out of the use of this material.

Full terms and conditions of use: http://www.realpatidar.com

About Real Patidar books


Real Patidar's mission is to organize the information on Satpanth religion, which is a Nizari Ismaili sect of Shia branch of Islam, and to make it universally accessible and useful. Real Patidar Books helps readers discover the material on Satpanth online while helping authors and researchers in their studies. You can know more by visiting http://www.realpatidar.com

You can resize and move this box in any PDF Application like Adobe Acrobat Reader.

No specific pages. See whole book.
References by: RealPatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n2/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)



Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

realpatidar.com

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n4/mode/1up

realpatidar.com

गु
रु
वं
द
ना

भ
ज
ना
व
ली

॥ गुरुवंदना ॥

(भजनावली)

दुसरी आवृत्ती प्रती १०००
दि. १४/१२/२००४

: संकलन :
आचार्य श्री जनार्दन महाराज

: प्रकाशक :
आचार्य श्री जनार्दन महाराज
आचार्य श्री पूर्णानंद महाराज
सतपंथ साहित्य प्रकाशन, फैजपूर

सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन

(किंमत ३५ रु.)

: मुद्रक :
कांचन ऑफसेट, फैजपूर
ता. यावल, जि. जळगांव, फो.नं. २४५६४९

realpatidar.com

realpatidar.com

आशीर्वाद

गेल्या १५ शतकात आपल्या भारत भुमीत अनेक थोर संतपुरुष महात्मे होऊन गेलेले आहेत. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, बंगाल, उत्तरप्रदेश, कर्नाटक वगैरे सर्व राज्यात संत तुलशीदास, कबीर, सुरदास, नरसिंहमेहता, चैतन्यप्रभु, मिराबाई, महात्मा नानक वगैरे अनेक लोकोत्तर कीर्तीचे सत्पुरुष या कालखंडात उदीत झालेत. भगवत् भक्तीची दिव्य अनुभूति लाभलेल्या थोर संत मालिकेतीलच एक अधिकारीक जीवन्मुक्त साक्षात्कारी महात्मा सद्गुरु श्री इमामशाहा महाराज हे सुध्दा त्याच कालखंडात प्रगट झाले. पंजाब ही त्यांची जन्मभूमी व गुजराथ ही कर्मभूमी. तसे पाहिले तर मूळ सनातन सत् धर्माचा प्रचार त्यांनी पंजाब राजस्थान उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजराथ या राज्यांत प्रामुख्याने केलेला आहे.

त्यांनी उपदेशिलेला मूळ सनातन मार्ग वैदिक व औपनिषदिक तत्वज्ञानाच्या सिध्दान्तावरच आधारलेला आहे. विशेषतः अथर्ववेदिय ब्रह्मविद्येवर त्यांचा जास्त भर असून त्या यौगिक क्रियेच्या सुलभ आचरणाने मनुष्य जीवनास सुस्थिरता येऊन मुक्तीलाभ घडतो हे त्यांच्या मार्गदर्शनातील मुख्य प्रतिपादन आहे. या विषयाचे सांगोपांग विचार त्यांनी गुरुवाणी, योगवाणी, सत्वाणी, चेतावणी वगैरे ग्रंथामधून उधृत केलेले आहेत. हे सारे साहित्य मूळ गुजराती व मिश्र पंचभाषीक असून अभ्यासनीय आहे. सत्य, प्रेम, अहिंसा सेवा दया परोपकार व क्षमा हे त्यांच्या मार्गाचे मुख्य अंग आहे. शुध्द सात्विक आहार विहार, सद्विचार-आचार, शारिरीक मानसिक, पावित्र्य, आत्मशुध्दि, आत्मविचार यावर त्यांचा अधिक कटाक्ष आहे. मनुष्याच्या आत्मोध्दाराची व जीवप्राणिमात्राच्या कल्याणाची त्यांना अत्यंत कळकळ आहे. हे सारे त्यांनी आपल्या अभंगवाणीतून गुरुवाणीच्या बोधप्रद भजनातून प्रगट केलेले आहेत.

- प.पू. आचार्य श्री जगन्नाथ महाराज

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n6/mode/1up

realpatidar.com

ज्ञान प्रकाश देणाऱ्या
आदरणीय गुरुवर्यांस आदरपूर्वक समर्पित



ब्र. संतश्री जगन्नाथ महाराज

सत्पंथ साहित्य प्रकाशन

संतकृपा आश्रम, सत्पंथी मंदीर संस्थान, फैंजपूर,

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n7/mode/1up

realpatidar.com

प्रस्तावना

अंधाराचं साम्राज्य नाहीसं करुन चराचराला उजळून टाकण्याचं सामर्थ्य असतं फक्त तेजःपुंज सूर्यामध्ये. या सूर्याप्रमाणेच आमचे जीवनही ज्ञानप्रकाशानं उजळणारे... जीवनाच्या वाटेवर पदोपदी योग्य मार्ग दाखवणारे आमचे श्रध्दास्थान ब्र. गुरुवर्य श्री जगन्नाथ महाराज यांच्या आशीर्वादानेच 'गुरुवंदना' या भजनावलीची ही द्वितीय आवृत्ती प्रसिध्द होत आहे.

योगायोग म्हणजे ह्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन गुरुवर्य श्री जगन्नाथ महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथी महोत्सवाच्या दिवशी प्रेरणा पिठाचे वर्तमान जगद्‌गुरु श्री नानकदासजी महाराज यांच्या शुभहस्ते होत आहे.

'गुरुवंदना' ची पहिली आवृत्ती चिनावल येथील (ह.मु. फैजपूर) श्री. एन्. एन्. नारखेडे सर यांनी १९८२ साली प्रकाशित केली होती. त्यात सरांनी लिहिलेली भजने, सर्वांनाच आवडली. 'गुरुवंदना' च्या द्वितीय आवृत्तीत प्रामुख्याने श्री. एन्. एन्. नारखेडे, कै. नादू महाजन, कै. खुशाल भारंबे, प्रा. भानु चौधरी, डॉ. श. रा. राणे यांनी व इतर बऱ्याच भाविकांनी रचलेली भजने आहे. या पुस्तकातील प्रत्येक पद आपल्याला प्रेरणा देणारे व उत्साह वाढवणारे आहेत. विशेष म्हणजे यातील बरीच पदे श्री. शंकर महाजन (संगीत विशारद) यांच्या भारदस्त आवाजात स्वरबध्द करुन आपल्या प्रकाशनाने 'गुरुवंदना' या नावानेच कॅसेट व सीडी प्रकाशित केल्या आहेत.

'गुरुवंदना' ची ही द्वितीय सुधारीत आवृत्ती आपल्या हाती देताना मनस्वी खूप खूप आनंद होत आहे. या प्रकाशनासाठी ज्या दात्यांनी उदार अंतःकरणाने जी आर्थीक मदत केली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. या पुस्तीकेची कमीत कमी व योग्य दरात छपाई करुन देणारे फैजपूर येथील कांचन ऑफसेटचे मालक श्री. दिनकर नारखेडे व श्री. चेतन नारखेडे यांचेही आम्ही खूप खूप आभारी आहोत.

- प्रकाशक

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n8/mode/1up

realpatidar.com

अनुक्रमणिका

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n9/mode/1up

realpatidar.com

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n10/mode/1up

realpatidar.com

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n11/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n12/mode/1up

realpatidar.com

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n13/mode/1up

realpatidar.com

गुरुवंदना

मराठी विभाग

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n14/mode/1up

realpatidar.com

।। अथ ॐ श्री गुरुदेव स्तवनस्तोत्र प्रारम्भः ।।

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू। गुरुर्देवो महेश्वरा ।।
गुरुर्साक्षात परब्रम्ह। तस्मै श्री गुरुवे नमः ।।

विदेह देह रुपाय एवस्वात्म स्वरुपिणे ।।
वेदशास्त्र परिज्ञाय गुरुदेव नमोस्तुते ।। १ ।।
जन्ममृत्यु विनाशाय अहं बुध्दिविवर्जीतम् ।।
मोहमाया हरं देव गुरुदेव नमोस्तुते ।। २ ।।
ब्रम्हज्ञानमयीमुद्रा ब्रम्हरुप धराय च ।।
भवपाशविमुक्ताय गुरुदेव नमोस्तुते ।। ३ ।।
सदानंदः सत्यवक्ता ज्ञान विज्ञानदायकः ।।
जितेंद्रिय जितप्रज्ञा गुरुदेव नमोस्तुते ।। ४ ।।
सदोदित परब्रम्ह परात्परतराय च ।।
गुण निर्गुण रुपाय गुरुदेव नमोस्तुते ।। ५ ।।
सत्यरुप दयामूर्ते सत्यधर्म परायणः ।।
सत्यमेव विदेहाय गुरुदेव नमोस्तुते ।। ६ ।।
ब्रम्हरुपाय दिव्याय परब्रम्ह स्वरुपिणे ।।
अज्ञानघन बोधाय गुरुदेव नमोस्तुते ।। ७ ।।
इदं स्तोत्रं पठेन्नित्यं गुरुभक्ति परायणः ।।
साक्षात्कारो भवेह्यस्य जीवन्मुक्तो न संशयः ।। ८ ।।

हरि ॐ तत्सद्ब्रम्हार्पणमस्तु ।।
ॐ शांतीः शांतीः शांतीः ।।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n15/mode/1up

realpatidar.com

❈ मंगलाचरण ❈

॥ श्री गुरु महात्म्य ॥

ध्यानमुलं गुरुर्मूर्तिः पूजामूलं गुरुः पदम् ॥
मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुः कृपा ॥

॥ श्री इशस्तुति ॥

मुकं करोति वाचालं पंगुं लंघयतेगिरीम ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ॥

॥ श्री सद्‌गुरु ब्रम्हदेव ध्यान ॥

ब्रम्हानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति ।
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्षम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि ॥

॥ श्री विष्णुनारायण ध्यान ॥

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनामं सुरेशम्
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलौकैकनाथम् ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n16/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

॥ श्री महेश्वर ध्यान ॥

वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं
वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशुनांपतिम् ।
वन्दे सूर्य शशांक वन्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं
वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शंकरम् ॥

॥ श्री शक्ति ध्यान ॥

माया कुंडलिनी क्रिया मधुमति कालिकलामालिनी ।
मातंगी विजया जया भगवती देवी शिवाशाम्भवी ॥
शक्ति शंकरवल्लभा त्रिनयना वाग्वाहिनी भैरवी ।
ॐकारी त्रिपुरासुरासुरमयी माता कुमारीश्वरी ॥

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मताम् ॥

॥ प्रार्थना ॥

ॐ असतो मा सद्गमय
तमसो मां ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मां कश्चितदुःखमाप्नुयात् ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n17/mode/1up

realpatidar.com

पद १ ले

चाल : वंदन त्या ईषा राग : भूप

वंदन गुरुराया तू सदया। सुपथ दर्शविसी बाला या ॥ धृ ॥
क्रतायुगी ब्रम्हा म्हणती। त्रेती तुजला वसिष्ठ म्हणती ॥
द्वापारी तूज व्यास वर्णिती। इमामशाहा कलयुगीं या ॥ १ ॥

पद २ रे

इमामशाहा तूं आमुचा, सत्यगुरु खास ॥ धृ ॥
ज्ञान देसी आम्हांते, तूंची सर्वथा ।
पापदृष्टी नष्टवूनि, लाविशी पथा ।
सत्कर्मा दाविशी, सत्पंथ सेवका ।
मुक्तीफल देसी, आम्हा मार्गदायका ।
सेवाया चरण तुझे, तत्पर हे दास ॥ १ ॥

पद ३ रे

आपण गुरु भजनाला जाऊ ॥ धृ ॥
जाऊनी तेथे गुरुरायांचे । चरण कमल सेऊ ॥ १ ॥
धूप दीप नैवेद्य आरती । प्रसाद घेऊनी सेऊ ॥ २ ॥
पुष्प अक्षता घेऊनी हाती । इमामशाहा पदी वाहूं ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n18/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

पद ४ थे

नमन तुला प्रभुवरा ईश्वरा । सकल जगासि तूंचि आसरा ॥ धृ ॥
सत्य अहिंसा सेवा भक्ति। त्याग आणि निःस्वार्थी नीती ॥
हाची भाव दे आम्हा पामरा ॥ १ ॥
भक्तिलतेची ज्योती फुलवी । द्वैतभावाचा दंभ घालवी ॥
मानवता येवो जगी ईश्वरा ॥ २ ॥

पद ५ वे

नमन प्रभुपदा देवी हे । शारदा पदा, देई सौख्यसंपदा ॥ धृ ॥
शास्त्र कलांची तूं जननी । सुपथ जना दावी भुवनी ॥
मोहरूप तिमिरा हरुनी । वारी आपदा, देई सौख्य संपदा ॥ १ ॥

पद ६ वे

चित्सुख घ्यावे तरी गुरुशी शरण रिघावे ॥ धृ ॥
नानापरीची यात्रा केली । परी जरी अंतर्शुध्दीही न झाली ॥
केवळ बक मुर्ति सजली । त्याज्य करावे तरी ॥ १ ॥
मांडी देव पूजा देव्हारा । जाळी देह व्रतांनी सारा ॥
न मिळे आत्म्याला जर थारा । व्यर्थ म्हणावे ॥ २ ॥
परमात्म्याची ओळख व्हाया । सद्गुरु वाचूनी अन्य न जगीया
म्हणूनी भावे इमामशाहा पाया । चित्त रिझावे ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n19/mode/1up

realpatidar.com

पद ७ वे

भज भज परमानंद मना तू । भज भज परमानंद ॥ धृ ॥
परमात्मा जो निर्गुण अव्यय । सत्‌चित्‌ सुख हा कंद ॥ १ ॥
वन सुत जाया अवघी माया । सोड विषयाचा छंद ॥ २ ॥
दास प्रभुचे विनवी निश्चये । तूटेल हा भवबंध ॥ ३ ॥

पद ८ वे

दीन दयाळा पूर्ण कृपाळा । प्रभु लवकर येई रे ॥
पतितपावन ब्रिद साच हे । करूनी दर्शन देई रे ॥ धृ ॥
अनाथ दुर्बल पतित तयासी । तूचि माय बाप रे ॥
करूणाभरीत अंतर तूझे । वारीसी सर्वही ताप रे ॥ १ ॥
निजदासावर सदैव तुझी । पूर्ण कृपेची छाया रे ॥
अंतर बाह्य रक्षण करुनी । करीशी अवघी माया रे ॥ २ ॥
लोळे चरणी शरणांगत हे । भावे दास तुझे रे ॥
हीन दीन आम्ही म्हणूनि सखया । न करी यांचा त्रास रे ॥ ३ ॥

पद ९ वे

आवाहन न जाणे वा विसर्जना । पूजा न जाणे तव ती जनार्दना ॥ धृ ॥
काही न जाणे तुजविन ईश्वरा । क्षमा करावी मम दीन पामरा ॥ १ ॥
गेलेच पाप मम दुःखहि सर्व गेले । दारिद्रय सर्व तुवा विलयासी नेले ॥ २ ॥
संपति सौख्य सगळे क्षणी येत हाता । कारुण्यसिंधू तुजला नयनी पाहाता ॥ ३ ॥
मंत्रहीन क्रियाहीन भक्तीहीन असे तरी । पूजा ही आदरे सेवी पूर्ण मानोनी अंतरी ॥ ४ ॥
अपराध सहस्त्रे जी प्रत्यहि घडती करी । दास मानूनि पायाचा परेशाह क्षमा करी ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n20/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद १० वे

जय जय जय निकलंकी नारायणा ॥
चुकवी चौऱ्यायशी लक्ष योनी भ्रमणा ॥ धृ ॥
येऊनी मानव देही भुललो संसारी ॥
धन सुत जाया माझी म्हणोनिया सारी ॥
नाही स्मरला तुजला क्षणहि संसारी ॥
वारी भवदुःखाते शरणांगता तारी ॥ १ ॥
जाणत जाणत आपूले नच केले हीत ॥
स्वेच्छे रतलो विषयी त्यजूनिया विहीत ॥
गेला जन्महि सज्ञनसंगा विरहीत ॥
त्वपद कमळी मिनले नाही हे चित्त ॥ २ ॥
केले अगणित पातक आता तूज पायी ॥
आलो शरणागत मी लक्षी लवलाही ॥
करुणा दृष्टी विभो त्या दीना ते पाही ॥
विनवी तुझा दास मनी येऊन राही ॥ ३ ॥

पद ११ वे

हे प्रभो भगवंता दीनदयाळा । दे दर्शन परब्रम्ह नारायणा ॥ धृ ॥
सोडव तमातूनी लवकरी । चित्त लाव चित्स्वरुपी झडकरी ॥ १ ॥
मन परावृत्त कर वासने पासुनी । तसेच काम क्रोध लोभातूनी ॥ २ ॥
काढूनी टाक अशूध्दतेचा मळ । तूझीच सदा लागू दे तळमळ ॥ ३ ॥
कृपा कर तू कृपासिंधो । नका अव्हेर करू दिनबंधो ॥ ४ ॥
ध्यानी मनी स्वप्नी तुही । आठवूनी ध्यास लागू दे तुझाची ॥ ५ ॥
तुझे नाम आमुच्या मुखी राहो । म्हणूनी करितो विनंतीचा टाहो ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n21/mode/1up

realpatidar.com

पद १२ वे

धावरे नारायणा किती अंत पाहसी ॥ धृ ॥
प्राणात मांडिलासे ये करुणा न कैसी ॥
पाहिन क्षणभरी चरण झाडीन केशी ॥
नयन शिणले बा आता केशवा येशी ॥ १ ॥
मी पण अहंकारे अंगी भरला ताठा ॥
विषय कर्दमात लाज नाही लोळता ॥
चिळस उपजेना ऐसे झाले बा आता ॥ २ ॥
गरुडध्वजांगी शीघ्र बैसोनी यावे ॥
हे प्रभु वैद्यराज कृपा औषध द्यावे॥
दयेचे पद्महस्त माझ्या शिरी ठेवावे ॥ ३ ॥
या भवी तुझा दास थोर पावतो व्यथा ॥
कौतुक पाहतोसी काय लक्ष्मीच्या कांता ॥
दयाळा दीनबंधो भक्त वत्सला ताता ॥ ४ ॥

पद १३ वे

सदगुरु चरण धरा । बुध हो । सद्‌गुरु चरण धरा ॥
इमामशाहा बाबाते चित्ती । स्मरुनि ध्यान करा ॥ धृ ॥
संकट समयी सत्वर राया । उभा ठाकीतो त्या त्या ठाया ॥
बध्दचि होऊनि अर्पिन काया । वंदन ताप हरा ॥ बुध हो ॥ १ ॥
सत्यपथाते कधि न सोडा । षड्रिपू यांची संगत तोडा ॥
सद्‌गुरु बोधा हृदयी जोडा । योगानंद वरा ॥ बुध हो ॥ २ ॥
भक्तिभाव परिमला वाहुनी । नटवर रंगे सद्‌गुरु भजनी ॥
पैल तिरा त्या गाठीन जाऊनि । निश्चय हाचि खरा ॥ बुध हो ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n22/mode/1up

realpatidar.com

पद १४ वे

जाहले भजन आम्ही नमीतो प्रभू तव चरणा ॥
वारुनिया विघ्ने नारायणा रक्षावे दीना ॥ धृ ॥
दास तुझे आम्ही प्रभू तूजलाचि ध्यातो॥
प्रेमे करुनि प्रभू गुण तुझे गातो ॥ १ ॥
तरी न्यावी सिध्दी प्रभु हेचि वासना ॥
रक्षुनिया बालका द्यावी आम्हासी आज्ञा ॥ २ ॥
आता मागणे प्रभु एकची आहे ॥
तारुनिया सकला आम्हा कृपादृष्टी पाहे ॥ ३ ॥
जेव्हा आम्ही अवघे मिळू ऐशा या ठाया ॥
प्रेमानंदे लागु तुझी किर्ति वर्णाया ॥ ४ ॥
सदा ऐसी भक्ति राहो आमुच्या मनी ॥
हेचि प्रभु असे तुम्हा नित्य विनवणी ॥ ५ ॥
हरण करुनि अरिष्टे आता आमुची सारी ॥
कृपेची साऊली प्रभु दिनावरी करी ॥ ६ ॥
अहर्निश अमूची चिंता तुम्हा असावी ॥
आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥ ७ ॥

पद १५ वे

गुरु मज तूचि जीवन आधार ॥ धृ॥
इंद्र ईमामशाहा सद्गुरुराया । नमन तया त्रिवार ॥ गुरुमज ॥ १ ॥
भवसागर हा दुर्घट दुर्गम । तोचि उतारील पार ॥ गुरुमज ॥ २ ॥
यज्ञ याग जप तप जरि केले । त्यात नसे की सार ॥ गुरुमज ॥ ३ ॥
भक्त गणांचे सकल मनोरथ । पूरविल वारंवार ॥ गुरुमज ॥ ४ ॥
लोटांगण नटवर घालितसे । सोडी कृपेची धार ॥ गुरुमज ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n23/mode/1up

पद १६ वे

श्री निकलंकी भगवान सोडव प्रभु विषयाचा अभिमान ॥ धृ ॥
कृपा कर कृपामय दे प्रभु आम्हा हे शुभ वरदान ॥
धन जन पद अधिकार देहसुख । किर्ती पूजन मान ॥ १ ॥
उंच जाती कुल सर्वही । चमक वीज समान ॥
सर्वांविषयी आदर दे अन् । सदा सुख सन्मान ॥ २ ॥
दुखियता मध्ये तुज पाहुनि । त्यासी कर सुखदान ॥
पाहु नको उंच महलासी । नको बघू धनवान ॥ ३ ॥
दुखिजन भेटले असता त्यासी । जाण आपले समान ॥
आश्रयहीन अनाथ आजारी । दीन हीन अज्ञान ॥ ४ ॥
नग्न भुकेल्यांचे हीत करुनी कर । जीवाचे बलीदान ॥
तप्त अश्रु सदा पुसोनी निज । सुखाचे कर दान ॥ ५ ॥
कधीच घेऊ नको याचा बदला । मानू नको अहेसान ॥
ज्याची चिज त्यास देऊनी दे । बनू नको बेईमान ॥ ६ ॥
याला कधीही समजू नको दान । करू नको गौरव मान ॥
सर्वांमध्ये तू सर्वहि तुच । सर्वामध्ये भगवान ॥ ७ ॥
सदा करे निश्चय अनुभव हे । माझे मी चे कर दान ॥
सेवक दोन्ही जोडोनिया कर । प्रार्थितो श्री भगवान ॥ ८ ॥

पद १७ वे

नमन गुरुवरा दास अघ-हरा । त्या विण न दुजा स्तवनीय नरा ॥ धृ ॥
स्वार्थासाठी किती तरी श्रमलो । ऐश्वर्यी बहु रंगुनि गेलो ॥
परि तत्भजनी क्षणहि न रमलो । क्षमा याचि मी त्याचि नरवरा ॥ नमन... ॥ १ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n24/mode/1up
2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद १८ वे

ई शकृपा वा प्राप्ती तयाचि । झडकरी करण्याला ॥
मा न्यवंत मम सद्‌गुरु चरणी । वाहिन शिरकमला ॥ १ ॥
म म हृदयी जो प्रिय सखा की । तात मदिय माता ॥
श रणांगत मी नित्य । जगी मज तोचि असे त्राता ॥ २ ॥
हा जरबेगा भाभारामा । कीकीबाई आणि नायाते ॥
बा तोषुनि त्वां दिले अढळपद । प्रिय तव शिष्याते ॥ ३ ॥
वा ट जरि मि चुकलो तरिहि । सन्मार्गी त्वां लावियले ॥
कि र्ति यशा वृध्दिंगत करुनि । सौख्य आम्हा दिधले ॥ ४ ॥
ज री प्रथमचि काव्य असे । नव पल्लव की तरुला ॥
य त्न करी 'नटवर' विनवी त्या इमामशाहा गुरुला ॥ ५ ॥

पद १९ वे

गुरु भजनी नर जो खचित रंगला ॥
न्यून त्यास किमपि नसे पूर्ण विकसला ॥ धृ ॥
भावपूर्ण सतत असे । हृदयी तो नित्य वसे ॥
दंभ पटल सारितसे । उदय पावला ॥ गुरु भजनी ॥ १ ॥
मन्मन जरी स्थिर नसे । दाही दिशा फिरत असे ॥
तरीही दिव्य झळकतसे । हीच तव लिला ॥ गुरु भजनी ॥ २ ॥
नटवर हा दासदीन । पतीत आणि ज्ञान हीन ॥
ध्यायी परि रात्रंदीन । हृदय कोमला ॥ गुरु भजनी ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n25/mode/1up

realpatidar.com

पद २० वे

जगी इमामशाहा अवतरला । निजदासा सुख द्याया ॥ धृ ॥
गुर्जरप्रान्ती भटकोनी । बहु शिष्यवृन्द बोधोनी ॥
येऊनि पीराणा स्थानी । सत्पंथ मार्ग जो रचिला ॥ १ ॥
गीरमथाला पाऊस नाही । जन वदती त्राही त्राही ॥
पाहूनि दुःस्थिती लवलाही । तो पाऊस येईल वदला ॥ २ ॥
रात्रीस मेघ गडगडती । पाऊस पडे जोरावरती ॥
क्षणी तलाव ते हि भरती । तव शब्द सत्यचि घडला ॥ ३ ॥
होडी कागदाची केली । त्यावर मग स्वारी बसली ॥
वल्हवुनि तिते नेली । अवलीया लोका गमला ॥ ४ ॥
देखुनी तव चमत्कृतीते । नवलचि वाटे लोकांते ॥
सद्गुरु करीती ते तुते । सत्पंथ तया दाखविला ॥ ५ ॥
मम प्रिय सद्गुरु नाथा । प्राप्तची व्हावे मज आता ॥
नटवर विनवी त्राता । तूं सेवक हृदयी भरला ॥ ६ ॥

पद २१ वे

भो जगन्नियंत्या असो नमन तव चरणा । निकलंकी भव-भय-हरणा ॥ धृ ॥
तू सकल व्यापूनि अससि । विश्वाचे पालन करिसी ॥
न कळे तव अंत कुणासी । अघटित तव ही घटना ॥ भो जगन्नियंत्या ॥ १ ॥
तू चराचरांचा स्वामी । जन तरले भव तव नामी ॥
किती वानू तुझे यश गानी । शिणली शेष रसना ॥ भो जगन्नियंत्या ॥ २ ॥
त्वत्ध्यास मनि लाधाया । सुविचार सुकाव्य कराया ॥
संचारुनि नटवर हृदया । तोषवी काव्य सुजना ॥ भो जगन्नियंत्या ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n26/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद २२ वे

वंदीन सद्गुरु पद कमला ॥
तन मन धनहि वाहिन प्रेमे भाव मनि धरिला ॥ धृ ॥
दर्शन नाही दिले मजला ॥
अजुनि त्वा परि देशिल पुढती राखुनि आशेला ॥ १ ॥
हाजरबेग तुला भुलला ॥
राज्य सुखा त्यजिले, सद्गुरु तुचि तया गमला ॥ २ ॥
भाभा त्वत्धामी रमला ॥
द्वादश वर्षे तपा करूनिया । पावे सद्गतीला ॥ ३ ॥
धन्य जी असे कीकीबाला ॥
गुरु प्रसादा पावे तीही मिळवी मुक्तीला ॥ ४ ॥
मतिहिन परि त्या नायाला ॥
बोधामृत पाजिले । बनविले सारथि की त्याला ॥ ५ ॥
शाणाबाई त्या लेव्याला ॥
अर्पूनि गादी प्रथा चालण्या 'काका' बनविला ॥ ६ ॥
अस्तनी काशी गंगेला ॥
दाखवुनि त्वा पूर्वज मम तत्समयी तोषविला ॥ ७ ॥
कीती कशा वर्णू तव लीला ॥
गुरु इमामशाहा दर्शन द्यावे नटवर दासाला ॥ ८ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n27/mode/1up

realpatidar.com

पद २३ वे

त्राता तुजविण मजहि नच कुणी । प्रेम हृदय तू दीन दयाळा ॥ धृ ॥
संकट समयी तुजविण कोण दयाघन । निशिदिनी तारी तू कृपाळा ॥ १ ॥
भक्तीरसाचा सुंदर स्वाद मनोहर । अक्षय चाखवी बाला या ॥ २ ॥
ज्ञानामृत सिंचन करुनि जीवेश्वर । माते जिववी सद्गुरु राया ॥ ३ ॥
त्रिगुणातीत तू पूर्ण अगम अगोचर । साकारशी सद्भक्ता कारणा ॥ ४ ॥
कर्म भक्ति ज्ञान प्रेम दृढ वैराग्य । उपदेशुनि लावी सन्मार्गाला ॥ ५ ॥
दिपवी ज्योती प्रेमळ मम हृदयांतरी । सत्गुरु हा भानू उदेला ॥ ६ ॥

पद २४ वे

गुरु भजनाला जावसं वाटलं हो । प्रेम प्रभुचं हृदयात दाटलं ॥ धृ ॥
कधी जाईन इमामपुर । हाजरबेग ध्वजे समोर ॥
दर्शन घेता समाधान वाटलं हो ॥ प्रेम प्रभुचं ॥ १ ॥
पेटी तबल्याचा नाद ऐकून । झांज वाजविती भक्तगण ॥
प्रभु भजनात मन हे रमलं हो ॥ प्रेम प्रभुचं ॥ २ ॥
शांततेची पांघरुनि शाल । वैराग्याचे वस्त्र ते धवल ॥
काम क्रोधाचं पटल फिटलं हो ॥ प्रेम प्रभुचं ॥ ३ ॥
गुरुवारी गुरुंचे भजन । अजवाली व्रताचे पूजन ॥
गंगाकुआचे कौतुक वाटलं हो ॥ ॥ प्रेम प्रभुचं ॥ ४ ॥
प्रेम रसाची साखर त्याला । भावभक्तीचा नैवेद्य केला ॥
गुरुकृपेचं चरणामृत लाभलं हो ॥ प्रेम प्रभुचं ॥ ५ ॥
गुरुकृपा दासावर झाली । लक्ष चौऱ्यांशी भ्रांति मिटविली ॥
प्रभुचरणी मन स्थिरावलं हो ॥ प्रेम प्रभुचं ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n28/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद २५ वे

(राग : भैरव)

नारायण ज्योत माझ्या हृदयात । त्रैलोक्याचा स्वामी वसे नयनात ॥ धृ ॥
लक्ष्मी सहीत उभा हृदयात । पाहता तयास चित्त होई शांत ॥ १ ॥
तबकी निरांजन ज्ञान घृत घालू । भक्तीने ओवाळू मना भाग्यवंत ॥ २ ॥
कासे पितांबर कसुनिया उभा । कैवल्याचा गाभा नाभी कमळात ॥ ३ ॥
तुळशी माळ गळा घननिळ सावळा । ब्रम्हानंदी सोहळा जीवाशिवा ऐक्य ॥ ४ ॥
सद्‌गुरुशी नमूनी चरणा वंदावे । चिंतन करावे नारायण ज्योत ॥ ५ ॥

पद २६ वे

कशी करु तुझी मी पूजा । मज सांग प्रभु गुरु राजा ॥ धृ ॥
जरी घालीन तुजशी स्नान । तू निर्मळ गंगा जाण ॥
मग कशी करुं तव पूजा । मज सांग प्रभु गुरुराजा ॥ १ ॥
जरी देईन वस्त्र मी तुजला । परि अवघा तुची भरला ॥
मग काय देवू प्रभु तुजला । मज सांग प्रभु गुरुराजा ॥ २ ॥
जरी अर्पू तुज नैवेद्य । परि काय आणू तुज खाद्य ॥
अन्न हेचि पूर्ण ब्रम्ह । मग काय दावू नैवेद्य ॥ ३ ॥
जरी करीन तुझी आरती । पंचप्राण तूचि ज्योति ॥
मग कसे ओवाळू तुजला । मज सांग प्रभु गुरुराजा ॥ ४ ॥
परी प्रभु त्वाचि दिसे मजला । भाव भक्ति आणि प्रेमाला ॥
ते मी अर्पितसे तुजला । घे गोड करुनि गुरुराजा ॥ ५ ॥

realpatidar.com

Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n29/mode/1up

realpatidar.com

पद २७ वे

(राग : दुर्गा)

गुरुदेव तुम्हाला भेटाया । जीव तळमळतो किती सांगु या ॥ धृ ॥
भवसिंधु मधुनि ताराया । नच कुणी दुसरा जगती या ॥
मज काही सुचेना गुरुराया । जीव तळमळतो किती सांगु या ॥ १ ॥
गण गोत असे हे पैशाचे । नच भाऊ बिरादर कोणाचे ॥
या सर्व उपाधी तोडाया । जीव तळमळतो किती सांगु या ॥ २ ॥
जणु पाडस चुकले हरणीचे । गति माझी तशी हो गुरुमाते ॥
तत्त्वज्ञान रुपी दुग्ध प्राशाया । जीव तळमळतो किती सांगु या ॥ ३ ॥
मतिमूढ कीर्तने बावरला ॥ नीत विनवी संत सतगुरुला ॥
द्या ठाव मला तव चरणीया । जीव तळमळतो किती सांगु या ॥ ४ ॥

पद २८ वे

(राग : भैरवी)

देव घरामधे दीप तळपतो । प्रभु मज देई प्रकाश ॥
मी ही निरांजनातील वात ॥ धृ ॥
देह देव घर हृदय निरांजन । आत्मा ही फूलवात ॥
मानस पूजा करीतो प्रभुची । मुर्ति न ये ध्यानात ॥ १ ॥
चैतन्याची अखंड ज्योति । वर्णिती सकल वेदान्त ॥
ध्यान तयाचे करावयाला । हवा असे एकान्त ॥ २ ॥
देह भावना मम सर्वस्वही । विसावल्या भजनात ॥
प्रभुनाम नौकेत बैसुनि जाऊ । अमर ब्रम्हधामात ॥ ३ ॥
मि तूं पण हि विलया गेले । निजानंद स्वरुपात ॥
अेक अखंडित सच्चिद्‌ब्रम्ह । ज्योति तद् आकार ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n30/mode/1up

realpatidar.com

पद २९ वे

(राग : भैरवी)

सतुगुरुंचे चरणांबुज हृदयी स्मरावे ॥
चित्ती तयांचे ध्यान नित्य करावे ॥ धृ ॥
निगम निखील साधारण, सुलभाहूनी सुलभ बहु ॥
इतर योग याग विषम पंथी का शिरावे ॥ १ ॥
नरतनु दृढ नावेशी बुडवूनी अति मुढपणे ॥
दुष्ट नष्ट कुकर सुकर तनु कां फिरावे ॥ २ ॥
प्रभुदास विनवी तुज अजुनी तरी समज उमज ॥
विषय विष घेऊनिया व्यर्थ का मरावे ॥ ३ ॥

पद ३० वे

चला भक्तांनो प्रार्थनेला नमन करु सद्‌गुरुला ॥ धृ ॥
मनी स्मरुं सद्‌गुरुला अर्पण करु पुष्पांजली माला ॥
आम्ही भक्त तव चरणाला पूजा आरति ओवाळू सद्‌गुरुला ॥ १ ॥
भाव भक्तीने नाम घेऊ ज्ञान विज्ञानाची ज्योत लावू ॥
प्रेम भक्तीचा महिमा गाऊ आशीर्वाद द्या या भक्त जनाला ॥ २ ॥
सुविचारी बुध्दि सकलांना सुख समृध्दि द्या जीवना ॥
प्रसन्न व्हा सद्‌भक्त गणाला दास नागेश प्रार्थितो गुरु चरणाला ॥ ३ ॥

पद ३१ वे

(राग : भैरवी)

संत पदाची जोड, देरे हरी साधू पदाची जोड ॥ धृ ॥
संत समागमे आत्मसुखाचा, सुंदर उगवे मोड ॥ १ ॥
सुफलीत करोनी पूर्ण मनोरथ, पूरवीसी जीवीचे कोड ॥ २ ॥
अमृत म्हणे मज हरी भक्तांचा, शेवट करीसी गोड ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n31/mode/1up

realpatidar.com

पद ३२ वे

गड्यांनो इमामपूरी जाऊ । सद्गुरु साक्षात परब्रम्ह नारायण नयनाने पाहू ॥ धृ ॥
शुभ्र धवल ते निशाण घेऊनि । सत्पंथाचा जय जय गर्जुनी ॥
संत समागम भजनामेळी । गुरुरायाते स्मरु ॥ १ ॥
सत्संगाची कास धरोनी । काम क्रोध हे षड्रीपू त्यागुनी ॥
निजानंद सुखाचा अनुभव । याची देही पाहूं ॥ २ ॥
गंगाकुआचे स्नान करोनी । रज तम त्रिविध ताप धुऊनि ॥
निर्मल शुध्द मानस करुनि । आनंदित होऊ ॥ ३ ॥
महापूजेची सामुग्री घेऊ । अत्तर चंदन केशर वाहू ॥
स्वर्गीचा तो कल्पवृक्ष अन् सुवर्ण कळश पाहू ॥ ४ ॥
षोड्श अंगे पूजन करुनी । मधून फळे पक्वान्ने घेऊनी ॥
भक्ती भावाच्या ताटी भरुनी । नैवेद्या दावू ॥ ५ ॥
शुध्द घृताची अखंड ज्योती । विश्वाची ती प्रेरक शक्ति ॥
त्या प्रतिकाचे ध्यान धरोनी । साक्षात्कार घेऊ ॥ ६ ॥
त्रयोदश गुणी तांबूल ठेवूं । प्रदक्षिणा दक्षिणा वाहू ॥
अर्पूनी देह हा अनन्य भावे । गुरुचरणी लावू ॥ ७ ॥
करुनि गतगंगेची सेवा । ईश कृपेचा मिळवू मेवा ॥
भक्तासाठी सत्वर येई । गुरु महिमा गाऊं ॥ ८ ॥
सद्गुरुने निधान आणिले । सद्भक्ताते तेची बोधिले ॥
सार्थक करण्या या जन्माचे । सत्पंथा सेऊं ॥ ९ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n32/mode/1up

realpatidar.com

※ सद्‌गुरु श्री इमामशाहांचा पोवाडा ※

पद ३३ वे

जातीचा सैय्यद परि जो । हिंदुंचा पंचप्राण ॥
उपदेशा ग्रहण कराया । तळमळती प्रेमे सुजन ॥
ती रसाळ वाणी तयांची । श्रवताही डोलती मान ॥
वेदशास्त्र आणि स्वधर्म
सांगुनी तयातील वर्म
हिंदू जनास शिकवी कर्म
वृत्ती ही ऐशी जयाची । कृती धन्य इमामशाहांची ॥ १ ॥
करी संध्या स्नान त्रिकाळ । कळस तो पूढे मांडीतसे ॥
घृतज्योत ज्वलित करोनि । परमेश्वर ध्यानी बैसे ॥
खुण उपासना भक्तीची । निज शिष्यांना दावितसे ॥
सार्थकता त्या देशाला
पूर्णपणे ती मिळण्याला
बोधामृत देण्या सकला
शिणवीली तनू ही साची । कृती धन्य ईमामशाहांची ॥ २ ॥
वर्तमान हे हि सारे । बादशाहा कानी पडले ॥
जाती द्वेषाचे खूळ । झणी यवनांनी माजविले ॥
सिध्द पुरुष ऐसा कोण । त्या क्षणी तया बोलविले ॥
तप्ततेल ज्या कढईत ॥
आणूनि बसविले त्यात ॥
स्वानंदे स्नान करीत ॥
चमकली वृत्ती जगाची । कृती धन्य ईमामशाहांची ॥ ३ ॥
बादशाह तो कुविचारी । युक्ति मग दुसरी काढी ॥
मेजवानी करी बावाला । आमंत्रण त्याचे धाडी ॥
मांजर मारुनी पक्वांनी । तबकात आणुनी वाढी ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n33/mode/1up

अंतर्ज्ञानी बावांनी
उठ बिल्ली शब्द म्हणोनी
मांजर जिवंत करोनी
मिटविली भ्रांती सर्वांची । कृती धन्य ईमामशाहांची ॥ ४ ॥
परि मोंगल खल पुरुषाला । संताची किंमत नाही ॥
झाकुनी तबकी मांस । घ्या फुले गुलाबांची ही ॥
वंदुनी दिधले बावाते । मग पुढील गंमत पाही ॥
हात लाविला तबकाला
तो गुच्छ फुलांचा झाला
घम घमाट दाही दिशेला
लोका गमली नवलाची । कृति धन्य ईमामशाहांची ॥ ५ ॥
जालीम विष बनवोनी । दुग्धात गुप्त कालविले ॥
अति प्रेमादर दाखवोनी । बावास प्यावया दिधले ॥
अत्यानंदे प्राशन करुनी । हलाहल ते पचविले ॥
पाहूंनी तयांची करणी
बादशाहा करी मन धरणी
अवतरी काही भुवनी
केवळ मुर्ति तेजाची । कृति धन्य ईमामशाहांची ॥ ६ ॥
शरमला मनी बादशाहा । मागली क्षमा बावाला ॥
लोटांगण घालूनि पाया । सन्मान बहु परी केला ॥
निज कन्या तत्बाळाते । अपुर्नि सोयरा बनविला ॥
गुणवंत सद्गुरुनाथ
आध्यात्मिक ज्ञान समर्थ
दाविला जये सत्पंथ
दुमदुमली किर्ति जयाची । कृति धन्य ईमामशाहांची ॥ ७ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n34/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद ३४ वे

घेऊं दर्शन सारे मिळूनी सद्‌गुरुरायाचे ॥
नयनी पाहूं मंदिर आपण इमामपूरचे ॥ धृ ॥
पश्चिमेच्या प्रवेशद्वारा सामोरा आले॥
हाजरबेग प्रेमी भक्तांचे दर्शन झाले ॥
मन प्रफुल्लीत झाले गुरुद्वार दर्शनाने ॥ नयनी पाहूं ॥ १ ॥
हात पाय स्वच्छ करुं गंगाकुआ तिथेची ॥
रम्य भासे इमामपूरी काशिक्षेत्रची ॥
प्रथम होई दर्शन शुभ्र धवल ध्वजेचे ॥ नयनी पाहूं ॥ २ ॥
चारी दिशा कोट मध्ये पीराणा वसे ॥
लहान सहान खोल्या बहु सुगंधी असे ॥
सर्वामध्ये ठिकाण शोभे समाधीस्थानाचे ॥ नयनी पाहूं ॥ ३ ॥
सद्‌गुरुंच्या समाधी खाली भुयार असे ॥
ध्यान करुनी बघता सत समाधी दिसे ॥
दर्शन घेऊनी सार्थक करुं मानव जन्माचे ॥ नयनी पाहूं ॥ ४ ॥
दास म्हणे जगी असे भक्त हे झाले ॥
प्रेमे तया गुरुदेवाने आत बैसविले ॥
समाधीस्तव तेही तेथे रमले नित्याचे ॥ नयनी पाहूं ॥ ५ ॥

पद ३५ वे

उभा देवाच्या दारात चित्त परी संसारात ॥ १ ॥
व्याप संसाराचा केला देव गहाण ठेवला ॥ २ ॥
पाठ–पूजा भक्ती केली देवा लाच देऊ केली ॥ ३ ॥
दुःखी देव आठवतो सुखी त्यास विसरतो ॥ ४ ॥
सुख कर्तृत्व आमुचे दुःख दुर्लक्ष देवाचे ॥ ५ ॥
असा देव थोडा भोळा विश्वी भरुनी राहिला ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n35/mode/1up

realpatidar.com

पद ३६ वे

प्रसाद घेण्या आलो आम्ही सद्गुरु रायाचा ॥
एक मुखाने जय जय गर्जु इमामशाहांचा ॥ धृ ॥
मंदिर किती छान इमामशाहा महाराजांचे ।
दर्शन घेण्या येती भक्तजन महात्म्याचे ॥
सुंदर देखावा मंदिराचा, सोहळा उत्सवाचा ।
एक मुखाने जय जय गर्जु इमामशाहांचा ॥ १ ॥
आभार मानतो पुरुषोत्तम गुरु धर्मा महाराजांचे ।
आनंदीत हे झाले मन सद्भक्त जनांचे ॥
जगन्नाथ गुरु महाराजांचा प्रताप सेवेचा ।
एक मुखाने जय जय गर्जु इमामशाहांचा ॥ २ ॥
साक्षात् दिसते मूर्ति प्रेमळ सद्गुरु महाराजांची ।
दर्शन मात्रे दुःखे हारिती भव दुःखितांची ॥
इमामशाहा सद्गुरुंच्या मंदिरी गजर भजनाचा ।
एक मुखाने जय जय गर्जु इमामशाहांचा ॥ ३ ॥
स्नान करुं प्रभात झाली सूर्योदय झाला ।
चला भाविक भक्तांनो मंदिरी दर्शन-सत्संगाला ॥
पूजा आरती ओवाळू गुरु इमामशाहाला ।
एक मुखाने जय जय गर्जु इमामशाहांचा ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n36/mode/1up

realpatidar.com

पद ३७ वे

वन्दन माझे हे, इमामशाहा महाराजांना ।
दोन्ही कर जोडीतो आशीर्वाद द्या भक्तजनांना ॥ धृ ॥
दर्शन घेण्या आलो मंदिरी । अर्पिली भक्ती चरणावरी
कृपा असू द्या भक्तावरी । नच मागणे दुसरे काही अंतरी
चरणावर तुमच्या शीश नमविले ॥ १ ॥
हर्ष वाटला मंदिर पाहुनी । लाखो लोक येती दर्शनी
तीर्थ प्रसाद तुमचा घेऊनी । आशीर्वाद मागती चरणी
जय जय घोषाचा गजर दुमदुमला ॥ २ ॥
भक्त जनांना दर्शन द्या हो । धावत या झडकरी या हो
आशीर्वाद भक्त जनांना द्या हो । सेवा भावे विनवी जन हो
दास नागेश हा प्रार्थितो गुरु चरणाला ॥ ३ ॥

पद ३८ वे

जय जय इमामशाहा महाराजा । पुष्पांजली अर्पिली करितो तव पूजा ॥ धृ ॥
इमामपूरचे योगी प्रगटले । भक्तजनांना दर्शन दिधले ॥
अनेक चमत्कार तया दाविले । भक्त जनांना दिला मार्ग आत्मज्ञानाचा ॥ १ ॥
कौतुक किती गाऊ तुमचे । मोहित मन हे भक्त जनांचे ॥
नच मागणे कांही आमुचे । ध्यास निशीदिन लागो प्रभु भजनाचा ॥ २ ॥
मंदिरात आले भक्तजन । मागणे हेची द्यावे दर्शन ॥
दोन्ही कर जोडूनि नमन । दास नागेश इमामशाहा महाराजांचा ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n37/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद ३९ वे

श्री निकलंकी नारायणा, तुझे नाम गाऊ दे ॥
भाविक भक्त संत जनाला, दर्शन घडू दे ॥ धृ ॥
महापूजेची सामुग्री घेऊ अत्तर चंदन केशर वाहू ॥
स्वर्गीचा तो कल्पवृक्ष अन् सुवर्ण कळस पाहू ॥
भक्ती भाव अंतःकरणी नित्य वसू दे ॥ १ ॥
नरजन्म हा तवकृपेने लाभला देवा ॥
घडू दे आमुच्या हातूनी श्री चरणाची सेवा ॥
कृपावंत दिनदयाळा पुनरुपी जन्म दे ॥ २ ॥
दासाची हाक घे कानी ये रे भगवंता ॥
सुख शांति नांदू दे आमुच्या चित्ता ॥
पाप भार उतरविण्या अवतार होऊ दे ॥ ३ ॥
धाव झडकरी धाव रे सद्‌गुरु माझ्या राया ॥
इमामपूरचा राजा इमामशाहा महाराजा ॥
दास नागेश म्हणे तव स्वरुप पाहू दे ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n38/mode/1up

realpatidar.com

पद ४० वे

एक संत महात्म्याचा, योगी इमामपूरचा ॥
वर्णितो मी महिमा, इमामशाहा महाराजांचा ॥ धृ ॥
महान योगेश्वर, इमामपूरला प्रगटले ॥
उपदेश करण्या धर्माचा, हिंदू लागले ॥
किती लोक त्यांना वेडा समजले ॥
लोक म्हणती महाराजांना, सांगा मार्ग भक्तीचा ॥ १ ॥
सत्य प्रेम अहिंसा आणि पर उपकार ॥
दया क्षमा स्वाध्याय करी तोचि थोर ॥
ज्ञाति धर्म अभिमान दंभ दर्प त्यागी जो नर ॥
धर्म तयांचे चित्ती नांदतो जाणा पत्ता मुक्तीचा ॥ २ ॥
कितीक लोक त्यांची रक्षा लाविती ॥
इमामशाहा महाराजांच्या भेटीला येती ॥
कित्येक त्यांना प्रश्न विचारती ॥
प्रसाद घेती महाराजांचा कौल मागती बेडीचा ॥ ३ ॥
प्रपंचाला कंटाळून, भेटती महाराजांना ॥
हसत पाठविती, रोगी भवपिडीतांना ॥
डोळस केले अज्ञ आंधळ्या पांगळ्यांना ॥
चमत्कार नवलाईचा वाटे अवतार श्री निकलंकीचा ॥ ४ ॥
गुरुवार महाराजांचा भाग्याचा दिवस ॥
हजारो लोक येती त्यांचे दर्शनास ॥
भजन पूजनाचा कार्यक्रम सर्व लोकास ॥
मेळा इमामपूरचा चाले गजर हरी नामाचा ॥ ५ ॥
अखंड घृत ज्योत त्यांच्या धामावरती ॥
शुभ्र धवल निशाण अखंड फडकती ॥
गंगा कुआचे स्नान करूनि पापमुक्त होती ॥
नागेश वर्णवी सोहळा कुवारीका क्षेत्र दर्शनाचा ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n39/mode/1up

realpatidar.com

पद ४१ वे

ध्यास सत्पंथाचा छंद गुरु भजनाचा ॥
कधि घडेल लाभ देवा सद्‌गुरु दर्शनाचा ॥ धृ ॥
सत्यशील नीतीवंत भक्त तोचि संत ॥
सदाचारी जो संपन्न तोचि ज्ञानवंत ॥
सद्‌गुण अंगी समर्थ सद्‌गुरु तो भगवंत ॥
लाग जनहित कल्याणा करी संग सतगुरुचा ॥ १ ॥
पूजा आरती जो करी नित्य सतगुरुची ॥
कसोटी ही वेळ घेई अशा सत्पुरुषाची ॥
न भिणे संकट समयी साथ सतगुरुची ॥
सतगुरुच्या दर्शनाला चला मार्ग धरा धैर्याचा ॥ २ ॥
सतगुरुचे घडले दर्शन आनंदाने भरले मन ॥
त्यांच्या कृपेने धन्य झाले माझे जीवन ॥
अर्पिले तन मन धन गुरुचरणी समर्पण ॥
नागेश दासाला लाभ झाला सद्‌गुरु दीप स्तंभाचा ॥ ३ ॥

पद ४२ वे (राग : दरबारी कानडा)

धन्य झाले माझे जीवन । समाधीचे दर्शन घेऊन ॥
इच्छा होती जी माझ्या मनी । तृप्त केली सद्‌गुरुंनी ॥ धृ ॥
इमामशाहांची दिव्य विभूती । अवतरली या भुवनी ॥
दर्शन घेता समाधीचे । तृप्त होते मन माझे ॥ १ ॥
याची डोळा आणि याची देही । सद्‌गुरु माऊली पावली ॥
अखंड ज्योतीचे ध्यान धरोनी । तेज आले माझ्या हृदयी ॥ २ ॥
सद्‌गुरु इमामशाहांचे । नाम घेते माझी वैखरी ॥
गुण गाता सद्‌गुरुंचे, तृप्त होते माझी वैखरी ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n40/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

पद ४३ वे

वन्दन गुरु चरणासी माझे वन्दन गुरु चरणाशी ॥
देव विलसतो नयनी ज्यांच्या, ज्यांची श्री दासी ॥ धृ ॥
ब्रह्मानन्दी सहजावस्था
आनंदाचा कन्द गवसता
नारायणी ते ध्यान लागता
आदिनाथाचे रुप मानसी, वंदन गुरु चरणाशी ॥ १ ॥
गुरु सेवेचे वैभव अवघे
कृष्णानंदी भिनले दोघे
अमर प्रीतीचे जुळले धागे
फुलवी जीवन नीज सहवासी, वंदन गुरु चरणाशी ॥ २ ॥
गुरु माऊली माझे जीवन
तुझ्या कृपेने करुनी पावन
भव सागरी या नेसी तारून
तव नामाचा छंद मानसी, वंदन गुरु चरणाशी ॥ ४ ॥

पद ४४ वे

कमळाचे पान भिजेना पाण्यात ॥
तसे संसारात राहावे मी ॥ १ ॥
असोनी तयात नसावे तयात ॥
एक परमेशात चित्त असो ॥ २ ॥
राग लोभ सारे तयात विरले ॥
सुख दुःख झाले एक तेथे ॥ ३ ॥
संग तो सुटला संग हा जडला ॥
निःसंग जाहला जीव ऐसा ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n41/mode/1up

realpatidar.com

पद ४९ वे

गुरु देवा हा सुमनहार घालीतो तुला ॥
तव पद कमली चित्त ठेऊनी भाव अर्पिला ॥ धृ ॥
षड्रिपुंशी दूर करुनि ज्ञान मिळविले ॥
दृढभक्तीच्या प्रेमजले स्थिर ठेविले ॥
मनबुध्दीच्या झारीने बाग शिंपीला । तव पद कमली... ॥ १ ॥
वैराग्याच्या प्रफुल्लीत कलमा लाविल्या ॥
विवेक बळे दृढ धरुनि त्यासी ठेविल्या ॥
शुध्दमति सत्संगाचा बाग फुलविला । तव पद कमली--- ॥ २ ॥
निशिगंध जाई चापा मोगरा बहरला ॥
पारिजात अन् गुलाबाचा सुगंध सुटला ॥
प्रेमाचा घेऊनी धागा हार गुंफिला । तव पद कमली--- ॥ ३ ॥
कैसा हार शोभे गळा सद्‌गुरु राया ॥
तेजस्वी रुप पाहूनि हर्ष मनी दाटला ॥
रात्रंदिन ध्यान तुझे करितो गुरुदेवा । तव पद कमली--- ॥ ४ ॥
प्रत्यक्ष येऊनी बैस माझ्या हृदय मंदिरी ॥
संकल्पांची कुसुमे पूजित हा दास जरी ॥
घे पूर्ण करुनि गोड तरी अल्पशी सेवा । तव पद कमली--- ॥ ५ ॥
दीन दास उध्दरूनी घेई पदरी ॥
हात जोडूनि नमन करीतो श्री गुरुचरणी ॥
सर्वस्व हे अर्पण करितो दृढ श्रध्दा ठेऊनिया । तव पद कमली--- ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n42/mode/1up

realpatidar.com

पद ४६ वे

दारी उभी मी श्री गुरुराया । भाव धरोनि तव पूजाया ॥ धृ ॥
घ्या हो जवळी घ्या प्रभुराया । लोटु नका हो ही मम काया ॥
वाट कुठवर पाहू मी सदया । आतुर झाले तव पूजाया ॥ १ ॥
पूजनविधी मज अवगत नाही । कधी मी अर्चन केले नाही ॥
आनंदाश्रुने नेत्र हे भरले । भिजवीन आपुली काया ॥ २ ॥
गंध अक्षता नाही जवळी । लावू काय मी आपुले भाळी ॥
तनु चंदन हे झिजवूनि माझे । सार्थकी लावीन पाया ॥ ३ ॥
सुगंधी द्रव्ये नाही आणिली । फल पुष्पे ही सारे विसरली ॥
स्तुति सुमनांची माला आणीली । गुरु कंठी अर्पाया ॥ ४ ॥
शुध्द भक्तीचे दीप लावूनि । श्रध्दा घृत हे त्यात घालूनि ॥
गुरुरायांना मी ओवाळीन । तोडूनि बंधन माया ॥ ५ ॥
षड्रिपुंचा मी धूपचि जाळीन । मृदू शब्दांचा नैवेद्य अर्पिन ॥
गुरुंची पूजा करण्यास्तव ही । दासी आली समर्थ पाया ॥ ६ ॥

पद ४७ वे

नदीच्या सारखे मन माझे व्हावे ॥
सतत वाहावे रात्रंदिन ॥ १ ॥
जुने जाऊनीया नित्य नवे यावे ॥
अखंड राहावे परी तेची ॥ २ ॥
कुणीही डुंबावे प्राशन करावे ॥
विसर्जित व्हावे त्यात काही ॥ ३ ॥
मिळेल तो रंग मिरवावा जगी ॥
तरी अंतरंगी अलिप्त मी ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n43/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद ४८ वे

इमामपूरचा इमामशाहा पावला ॥
भाव आमुच्या मनामधे बसला ॥ धृ ॥
इमामपूरीचा राजा, नाव असे तुज जाण ॥
भक्ती मुक्ती तुज पाशी, राहिली येऊन ॥ १ ॥
धरमी लोक तुज ध्याती, मुखी भजन बोलती ॥
करुनी देव पूजा, आपुल्या गृही जाती ॥ २ ॥
असा हा सत्पंथ आहे, खड्गाची धार ॥
अजंपा जाप विना न कोणी पावे हो पार ॥ ३ ॥
असा हा ब्रह्मबोध, सद्गुरुंचा झाला ॥
म्हणूनि नायाकाका, पायी शरणांगत आला ॥ ४ ॥

पद ४९ वे

सत्संग करा हो तुम्ही तरुनी जा ॥ धृ ॥
मिळते अपार सत्संगाचे फळ ॥
करू नका आळस ॥ सत्संग.... ॥ १ ॥
देवाचिया द्वारी नाही दुजाभाव ॥
भाव वसे तेथे देव ॥ सत्संग.... ॥ २ ॥
मुंगीएवढे दान त्याचे हत्तीएवढे फळ ॥
कलियुगी मिळते अपार ॥ सत्संग..... ॥ ३ ॥
भक्त विनवितो गुरु इमामशाहा ॥
सत्संग घडू दे आम्हा ॥ सत्संग.... ॥ ४ ॥

realpatidar.com

Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n44/mode/1up

realpatidar.com

पद ५० वे

(राग : भिमपलास)

प्रभुरे दे तू दर्शन रे ॥
नको विसरु रे मला ॥ धृ ॥
तुझ्या मायेची मोहीनी पडली ॥
तुझ्या कृपेची छाया हटली ॥
दयेचा शिरोमणी प्रभुरे ॥ १ ॥
किती आळवू मी प्रभु तुजला ॥
किती घेतोसी रे परिक्षा ॥
किती अंत पाहतो ॥ प्रभुरे ॥ २ ॥
अनाथांचा नाथ दिनानाथ ॥
तुझ्या कृपेने होतो सनाथ ॥
कृपा दृष्टी असू दे ॥ प्रभुरे ॥ ३ ॥
भक्त विनवितो गुरु ईमामशाहा ॥
दर्शन दे तू लवकर मजला ॥
व्याकूळ झाले प्राण ॥ प्रभुरे ॥ ४ ॥

पद ५१ वे

कर्म ज्ञानाविना ज्ञान ध्यानाविना ॥
ध्यान त्यागाविना व्यर्थ असे ॥ १ ॥
सर्वाहून सोपे नाम सदा घेणे ॥
नाम हेचि लेणे भक्ता लागी ॥ २ ॥
नाम हे मुखात श्रध्दा अंतरात ॥
भाव हा सतत प्रभूठायी ॥ ३ ॥
समुदाय कर्म समुदाय भक्ती ॥
हीच असे शक्ती आम्हापाशी ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n45/mode/1up

realpatidar.com

पद ५२ वे

(राग : दरबारी)

सतगुरु इमामशाहांची समाधी ॥
लागली पीराणा गावी ॥ धृ ॥
कर्मभुमी त्यांची गुजराथ, जन्मभुमी पंजाबात ॥
जीवन फूलविले जोमात ॥ १ ॥
राहणी त्यांची तपस्व्यांची, करणी त्यांची वेदाची ॥
बारा कळा त्यांच्या ठायी ॥ २ ॥
दिव्य भव्य आणि तेजस्वी, अशी होती ती विभुती ॥
अफाट पसरली त्यांची किर्ती ॥ ३ ॥
ज्ञानाचे ते महामेरु, भक्तांचे ते कल्पतरु ॥
सत्गुरु महिमा किती वर्णू ॥ ४ ॥

पद ५३ वे

मारुड (पुढारी)

तोंडात गुटका पोटात दारु ॥
कशाला ताळमेळ नाही ॥ धृ ॥
असला पुढारी न लगे काही ॥ १ ॥
असं करीन तसं करीन पोकळ बाता ॥
कशाला पारावार नाही ॥ २ ॥
खाऊन पैसा उन्मत्त होई फार ॥
गरीबांचा कैवारी नाही ॥ ३ ॥
प्रवासी सारे दोन दिवसांचे ॥
कोणीही अमर नाही ॥ ४ ॥
करा नमन जगन्नाथाला ॥
जा शरण लवलाही ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n46/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

पद ५४ वे

(राग : असावरी)

येरे येरे येरे निकलंकी देवा ॥
तुझ्या दर्शनाला जीव हा भुकेला ॥ धृ ॥
डोळे शिणले माझे वाट तुझी पाहता ॥
नको अंत पाहू कृपावंता ॥
व्याकूळ झालो मी हे भगवंता ॥ १ ॥
फैजपूरी येता तुझ्या मंदिरात ॥
मन शांत होते तुझ्या दर्शनात ॥
रुप तुझे राहो, माझ्या हृदयात ॥ २ ॥
अखंड ज्योतीचे ध्यान धरता ॥
मन तृप्त होते तुझे तेज पाहता ॥
मिळो मला देवा सायुज्रता ॥ ३ ॥
जगन्नाथ गुरुंचे चरण पूजीता ॥
कृतकृत्य होतो आशीर्वाद घेता ॥
मिळो देवा मोक्ष सत्पंथी बांधवा ॥ ४ ॥
भक्त विनवितो गुरु इमामशाहा ॥
तल्लीन होऊ दे तुझे गुण गाता ॥
राहो तुझे नाम माझीया चित्ता ॥ ५ ॥

realpatidar.com

Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n47/mode/1up

realpatidar.com

पद ५५ वे (राग : भैरवी)

गुरुंच्या चरणी ठेवितो मी शीर ॥
ठेऊनिया शिर घेतो आशीर्वाद ॥ धृ ॥
अनेक शंकांचे ते करती निरसन ॥
मिळतो आनंद मन होते तृप्त ॥ १ ॥
ज्ञानामृताचे ते करीती सिंचन ॥
असार संसारातूनी मिळतो सार ॥ २ ॥
म्हणताती ते कर्म करा निष्काम ॥
संसारी असोनिया रहावे अलिप्त ॥ ३ ॥
जगन्नाथ गुरुंचा तो शुभ आशीर्वाद ॥
इमामशाहा चरणी चित्त होई स्थिर ॥ ४ ॥

पद ५६ वे (राग : दरबारी कानडा)

गाऊ मी किती गुण ॥
माझ्या सद्‌गुरुंचे गाऊ मी....... ॥ धृ ॥
बारा कळांनी युक्त असा ॥
परिसासम गुरु जसा ॥ गाऊ मी... ॥ १ ॥
कलीयुगाचा युगगुरु ॥
सद्‌भक्तांचा कल्पतरु ॥ गाऊ मी... ॥ २ ॥
परमज्ञानाचा शिरोमणी
योगी जनांचा कौस्तुभमणी ॥ गाऊ मी... ॥ ३ ॥
मनाचा द्वैतभाव मिटवितात ॥
अखंडानंदात डूबवितात ॥ गाऊ मी... ॥ ४ ॥
गुरु ईमामशाहांना शरण जावा ॥
त्यांनी सांगीतलेला मार्ग आचरावा ॥ गाऊ मी... ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n48/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद ५७ वे

(राग : भैरवी)

जय दुर्गे जगदंबे अंबे जय भवानी माते ॥
महालक्ष्मी महाकाली तू वागीश्वरी शारदे ॥ धृ ॥
महेश्वरी तू शक्तिशाली तू संकटनाशिनी ॥
आद्यशक्ति तू चिद्शक्ति तू आनंददायीनी ॥ १ ॥
महिषासूर मर्दिनी पापनाश कारिणी ॥
परमहंस सम शिष्य निर्मिले भवसागर तारीणी ॥ २ ॥
वेळच्या वेळी वृष्टी होऊ दे तुझीया स्नेह दृष्टीची ॥
धन धान्याने समृध्द होऊ दे ग ही धरणी ॥ ३ ॥
सौख्य शांती नांदू दे अंबे मानवाच्या अंतरी ॥
दुःख हारिणी सुखदायिनी शुभंविदारिणी ॥ ४ ॥
इमामशाहांचा भक्त चरणी करतो तुज विनंती ॥
लोटू नको मज दूर आई, दृढ होऊ दे गुरुभक्ति ॥ ५ ॥

पद ५८ वे

(राग : भैरवी)

निकलंकी देवा कधी येशील रे भेटीला ॥ धृ ॥
जीव तळमळतो माझा तूझीया भेटीला देवा ॥
दिनदयाळा पूर्ण कृपाळा जीवलगा प्राणसखा ॥ १ ॥
अनंत जन्मांचा अपराधी क्षमा कर पामराला ॥
जगत्पालका जगन्नायका दया सागरा दयाघना ॥ २ ॥
भक्तांचा तू तारक देवा अनाथांचा तू नाथ ॥
निर्गुण तू निराकार तू निर्विकल्प निरंजना ॥ ३ ॥
भक्त विनवितो गुरु इमामशाहा अनन्य भावे शरण तुजला ॥
धाऊनी येरे सद्गुरुराया धाव माझ्या भेटीला ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n49/mode/1up

realpatidar.com

पद ५९ वे

ॐ नमो निकलंकी नारायण जनार्दनम्॥
सोळा अक्षरी मंत्र हा भवसागर तारणम् ॥ धृ ॥
सद्गुरू नाथांनी कलयुगी हा मंत्र दिधला ॥
सुखकर केले मानव जिवन, अध्यात्माचा मार्ग दावीला ॥ १ ॥
दान दया तपश्चर्या पवित्रता यावरी कळस ठेवीला ॥
सद्गुरुंचे नाम घेऊनी सोळा अक्षरी मंत्र जपला ॥ २ ॥
अखंड मंत्र जपता हा अध्यात्माची अनुभूती होते ॥
दाही दिशा प्रकाश पसरतो इश्वराचे दर्शन होते ॥ ३ ॥
मंत्राचा हा अगाध महिमा, तोड नसे काही त्याला ॥
भाग्यवंत असे तोचि जगी या अखंड जपतो मंत्र हा ॥ ४ ॥
भक्त विनवितो गुरु इमामशाहा कृपादृष्टी तूझी वळता ॥
कृतार्थ होईल जीवन माझे ओठी असू दे मंत्र हा ॥ ५ ॥

पद ६० वे

(राग : भिमपलास)

प्रभु मिलनाची ओढ मला लागे । निशिदिनी हृदयी विराजे ॥ धृ ॥
ओढ किती ही जगावेगळी । तुजविण निरस जीवन माझे ॥ १ ॥
ज्योतिस्वरुपी ध्यान धरोनि । निरमल चित्ती विराजे ॥ २ ॥
सत्संगाविण व्यर्थ हे जीवन । भूतली भारभूत भासे ॥ ३ ॥
सत्गुरु नौका भवसागरी या । दृढभाव पार उतारे ॥ ४ ॥
भक्त विनवितो गुरु इमामशाहा । वर दे मजला प्रभु मिलनाचा ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n50/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद ६१ वे

भारुड (संस्कार)

ध्यानी धरावा ध्यानी धरावा ॥ उपदेश मनी ठेवावा ॥
काम क्रोध दूर असू द्यावा ॥ धृ ॥
बोलणे खोटे टाळावे । सदा शील सांभाळावे ॥
सत्संगाने वागावे ॥ १ ॥
सारावी व्यसने दूर । निरोगी होईल शरीर ॥
जाणा पराचे अंतर ॥ २ ॥
नम्रता सदा असो द्यावी । कास स्वार्थाची न धरावी ॥
मिळेल शांती लवलाही ॥ ३ ॥
आईबापे करावे संस्कार । वाढेल लौकीक मग फार ॥
जनार्दनाची छेडा तार ॥ ४ ॥

पद ६२ वे

सुख सनातन दुःख सनातन ॥
दोन्ही सनातन योग हाची ॥ १ ॥
समत्व हा योग गीतेचे वचन ॥
मानिले समान सुख दुःख ॥ २ ॥
दुःखाच्या मागून सुख ठेवलेले ॥
दुःख ठरलेले सुखा मागे ॥ ३ ॥
सर्वत्र विरोध काळाचा हा गुण ॥
स्थिर व्हावे मन हाचि योग ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n51/mode/1up

realpatidar.com

पद ६३ वे

भारुड (हुंडाबळी)

हुंडा जहरी असे रे भाई ॥
कितीक मेले त्याच्यापाई ॥ धृ ॥
वधुपित्याला नका छळू भारी ॥
आधीच तो कर्जबाजारी ॥ १ ॥
हुंडा ज्याच्या रक्तात भिनला ॥
तो उन्मत्त हो झाला ॥ २ ॥
मग माणूसकी जाते लयाला ॥
येते पशुत्व उदयाला ॥ ३ ॥
कितीक नारी जाळल्या जातात ॥
शाप त्यांचे त्यांना भोवतात ॥ ४ ॥
जाणुनी घ्या हो दूसऱ्यास ॥
तेथ करतो आत्मा वास ॥ ५ ॥
धरा जगन्नाथाचे पाय ॥
त्याशिवाय असे काय ? ॥ ६ ॥

पद ६४ वे

साह्य माझे व्हावे सदा इतरासी ॥
जे काही तयासी हवे असे ॥ १ ॥
इतरांचे दुःख मज जाणवावे ॥
कमी ते करावे माझ्या परी ॥ २ ॥
दुसऱ्याचे सुख मज न बोचावे ॥
प्रसन्न असावे दुजासवे ॥ ३ ॥
दुसऱ्याच्या ठायी बघावे मी मला ॥
भेद तो निमाला एकमेकां ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n52/mode/1up

realpatidar.com

पद ६५ वे

धाव धाव रे गजानना, मंगलमूर्ती विद्याधना ॥ धृ ॥
मंगलमूर्ती अगाध किर्ती
गणपती बाप्पा राया तुझी ॥ १ ॥
लंबोदर गजवदन मनोहर
सुखद शुभंकर तू गणराया ॥ २ ॥
सरळसोंड वक्रतुण्डा
त्रिनयना तू बूध्दीदाता ॥ ३ ॥
सुरवर मुनीवर ज्याते ध्याती ॥
वेदश्रृतीही तया वर्णिती ॥ ४ ॥
संकट समयी धावत येशी ॥
ब्रिद तुझे हे सत्यचि करीसी ॥ ५ ॥
सेवक दोन्ही कर जोडोनिया ॥
प्रार्थिती तुजला मुषकवाहना ॥ ६ ॥

पद ६६ वे

नको मज कधी सुखाची अपेक्षा ॥
दुःखाची अुपेक्षा तीही नको ॥ १ ॥
सुख दुःख मज वाटावे समान ॥
मान अपमान सारखेची ॥ २ ॥
भक्ति प्रेम भावे व्हावे एकचित्त ॥
रिघाव मनात अन्य कैसा? ॥ ३ ॥
मनात आनंद जनात आनंद ॥
हाच एक छंद जडो जीवा ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n53/mode/1up


realpatidar.com

पद ६७ वे

कुठे मी जाऊ कुठे मी पाहू, सद्‌गुरुराया इमामशाहाला ॥ धृ ॥
गेले बालपण खेळण्यात, तारुण्य गेले हसीमजेत।
आधार काठीचा म्हातारपणाला । सद्‌गुरुराया इमामशाहाला ॥ १ ॥
माया संसारी गुंतलो फार, सत्य असत्याचा नाही विचार ।
क्षमा करी या तूझ्या बालकाला । सद्‌गुरुराया इमामशाहाला ॥ २ ॥
नित्य स्मरेण मुखी तुझे नाम। भोळ्या भक्तांना दावी तुझी ठाम ।
भोळ्या भक्तांची विनंती तुजला । वंदन माझे इमामशाहाला ॥ ३ ॥

पद ६८ वे

प्रभो मज एकच वर द्यावा ।
या चरणांच्या ठायी माझा निश्चल भाव रहावा ॥ धृ ॥
कधी न चळावे चंचल हे मन।
श्रीरामा या चरणापासून ।
जोवरी भुवर राम कथानक, तोवर जन्म असावा ॥ १ ॥
राम कथा नित वदने गावी ।
राम कथा या श्रवणी यावी ।
श्रीरामा मज श्रीरामाविण, दुसरा जन्म नसावा ॥ २ ॥



realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n54/mode/1up

realpatidar.com

पद ६९ वे

प्राण पक्षी हा उडूनी जातो ।
पुन्हा न येईल घरा ।
रिकामा राहील रे पिंजरा ॥ धृ ॥
कुणी न येईल तुझीया संगे ।
लोभपाश हे उरतील मागे ।
तुच तुच रे कुणी न तुजला ।
जगी सखा सोयरा ॥ १ ॥
दारापाशी सगळे जमतील ।
कोणी हसतील कोणी रडतील ।
ज्वालांची तुज नेसवूनी वस्त्रे ।
नेईल यमद्वारा ॥ २ ॥
कधी कुणाचे जगी न नडते ।
चक्र जगाचे सदैव फिरते ।
भाग्य समय हा दैवाचा ।
फिरतो हा फेरा ॥ ३ ॥
मिठी मार तू हरी चरणाशी ।
कोण धरील रे तुज हृदयाशी ।
कोण तारण्या येईल तुजला ।
या जगी आसरा ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n55/mode/1up

realpatidar.com

पद ७० वे

नाचरे मना सद्‌गुरु नामात नाचरे मना नाच ॥ धृ ॥
कधी कधी लोभात पडतो रे
कधी कधी प्रपंचात रमतो रे
खरे कधी खोटे क्रोध कधी दाटे
शेतीच्या ठायीत नाच..... ॥ १ ॥
कधी कधी मोहात झुलतो रे
कधी कधी कामात डुबतो रे
कधी आहे इथे कधी आहे तिथे
कशी ना तुजला लाज..... ॥ २ ॥
इकडून तिकडे फिरतो रे
एक ठाई कधी न राहतो रे
जाऊ नको असा एक वा तसा
ज्ञानाच्या रंगात नाच.... ॥ ३ ॥
समजावून सांगतो तुजला रे
गुरुविण कोणी ना तारणार रे
सत्संगाचे वारे ऐकून घे सारे
सद्‌गुरु चरणी नाच......... ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n56/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद ७१ वे

सत्कर्माची मंगलमूर्ती । या नेत्राने पाहू कुठे ॥
हृदयी असता जगन्नाथबाबा । त्यांना सोडून जाऊ कुठे ॥ धृ ॥
रंग गोजिरा प्रेमळ वाणी । अमृताची खाण दिसे ॥
ध्यानी दिसता जगन्नाथबाबा । रुप किती ते छान दिसे ॥ १ ॥
प्रकाश पडला हृदयी असा । वेड लागले सत्‌धर्माचे ॥
सद्‌गुरु मग जवळी असता । सार्थक झाले जन्माचे ॥ २ ॥
चरणावरती अर्पूनी तनमन । तुम्हा वाचूनी जाऊ कुठे ॥
प्राशन करुनी ज्ञानामृत । दुसरा देव मी पाहू कुठे ॥ ३ ॥
भाग्य लाभले पुण्याईनं । प्रेमाश्रू चरणी पडे ॥
भाविक म्हणतो सद्‌भावाने । अशा संताचे दर्शन घडे ॥ ४ ॥

पद ७२ वे

सत्‌पंथाच्या भाग्यशिरावर
रोवीलासी रंगीत तुरा
जगन्नाथास नमन करुया
होऊनीया गंभीर जरा ॥ धृ ॥
ग्रंथसंपदा तुझी अनिवार
दिलिस आम्हा पहा पामरा
अबोल भिंती करुनि बोलक्या
वाहू लागे हा बोधझरा ॥ १ ॥
जनकल्याणा देह झिजवुनी
निमाला पहा तेजस तारा
तेज तयाचे सांभाळूनीया
करु तयाचा सदा पसारा ॥ २ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n57/mode/1up

realpatidar.com

पद ७३ वे

विटला विटला जीव माझा विटला ॥
सोडोनिया घरदारा आले आता भेटीला ॥ धृ ॥
पैशासाठी संसारात सारे गोळा होती ॥
दुःख येता मग सारे पाठ फिरविती ॥
नाही जगी तुम्हाविण कुणाचाही वशिला ॥ १ ॥
कोटी जन्म घेऊनिया आले नरजन्मी ॥
जावे सदा रंगुनी हो तुमच्याच पायी मी ॥
हरी नामाचा हा छंद आता मना लागला ॥ २ ॥
संत संगत ही पूर्व पुण्याने मिळाली ॥
सद्गुरुने आता मला वाट दाखविली ॥
त्यांच्याच कृपेचा मिळाला हा मोठा वशिला ॥ ३ ॥

पद ७४ वे

अंतःकाळाचा निरोप येता । सद्गुरु तुम्ही यावे ॥
यमदूताला सारुनी मागे । दर्शन मला द्यावे ॥ धृ ॥
संसाररुपी सागरात जीवाला किती ताप ॥
कोटी अपराध झाले एकदा गुन्हा करा माफ ॥ १ ॥
संसाररुपी सागरात जीवाला लागे चूटका ॥
वैतरणीच्या नदीमधून करावी माझी सुटका ॥ २ ॥
संसाररुपी सागरात सदा काम काम ॥
अंतःकाळाच्या वेळी यावे मुखी सदा नाम ॥ ३ ॥
भ्रतालाचं लेणं मीनं सांडलं उंडलं ॥
खरं खोटं बोलणं चित्रगुप्तानं मांडलं ॥ ४ ॥
राम नावाच्या नावाने बांधला त्याने सेतू ॥
अक्षयधामामध्ये न्यावे हाच माझा हेतू ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n58/mode/1up

realpatidar.com

पद ७५ वे

ईमामशाहा तुझे नाम मुखी राहू दे । निकलंकी तुझे नाम मुखी राहू दे ॥ धृ ॥
जाप अजंपाचा विसर पडो ना कधी । कृपा ऐशी होवू दे ॥ १ ॥
विषय वासना दृष्ट बुध्दी । माझे मनी न येवू दे ॥ २ ॥
कामधंदा करीत मी असता । तूझी आठवण होवू दे ॥ ३ ॥
तन मन धन हे सर्वस्व माझे । तुझ्या चरणी राहू दे ॥ ४ ॥
कमलाकुंवर यांचे सोबती । जीवन माझे जाऊ दे ॥ ५ ॥
दास श्रावण विनवितो तुजला । एकदा दर्शन होवू दे ॥ ६ ॥

पद ७६ वे

असा मी काय गुन्हा केला ॥
कळेना अजुनी माझे मला ॥ धृ ॥
हितगुज केले ज्या नयनातूनी ॥
अश्रू वाहे त्या नयनातूनी ॥
दोन जिवाची प्रिती असूनी ॥
गेली सोडूनी आज आम्हाला ॥ १ ॥
जागे होता भाव अंतरी ॥
नको नको ते येई पदरी ॥
दुःख प्रितीचे सांगावे तरी ॥
जन रुढीची भिड मनाला ॥ २ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n59/mode/1up

realpatidar.com

पद ७७ वे

चैत्रमास त्यात शुध्द नवमी ही तिथी
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला
राम जन्मला ग सखे राम जन्मला ॥ धृ ॥
कौसल्याराणी हळू उघडी लोचने
दिपून जाय माय स्वतः पूत्र दर्शने
ओघळले आसू सूखे कंठ दाटला ॥ १ ॥
राजगृही येई नवी सौख्य पर्वणी
पान्हावून हंबरल्या धेनू अंगणी
दुंदुभीचा नाद तोच धूंद कोंदला ॥ २ ॥
पेंगूळल्या आतपात जागत्या कळ्या
'काय काय' करत पून्हा उमलल्या खुळ्या
उच्चरवे वायु श्वास हसुन बोलला ॥ ३ ॥
वार्ता ही सुखद जधी पोचली जणी
गेहातून राजपथी धावले कुणी
युवतींचा संघ एक गात चालला ॥ ४ ॥
पुष्पांजली फेकि कुणी कोणी भुषणे
हास्याने लोपविले शब्द भाषणे
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला ॥ ५ ॥
विणारव नुपूरात पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले
बावरल्या आम्रसिरी मुक कोकिळा ॥ ६ ॥
दिग्गजही हलून जरा चित्र पाहता
गगनातून आज नये रंग पोहती
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला ॥ ७ ॥
बुडूनी जाय नगर सर्व नृत्यगायनी
सूर रंग ताल यात मग्न मेदिनी
डोलतसे तिही जरा शेष डोलला ॥ ८ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n60/mode/1up

realpatidar.com

पद ७८ वे

सेवा सत्संग आणि स्मरण गुरुने मज दिधले ॥
सार हे जिवनाचे कळले.... ॥ धृ ॥
सेवा दिली ही कृपा करोनी
तना मनाची आणि धनाची
याच सेवेने लाखो जिव, भवसागर तरले.... ॥ १ ॥
सत्संगाची धरीता कास
सद्‌गुणाचा होतो विकास
महति सांगण्या सत्संगाची, गुरु जगन्नाथ अवतरले ॥ २ ॥
सदा ओढ लागो हरिनामाची
कणाकणातील भगवंताची
गुरु जगन्नाथाचे स्मरण करण्या, तन मन आनंदले... ॥ ३ ॥

पद ७९ वे

माय जगन्नाथ बाप जगन्नाथ
अनाथाचा नाथ जनार्दन ॥ १ ॥
जगन्नाथ ध्यानी जगन्नाथ मनी
भरलासे मनी पूर्णानंद ॥ २ ॥
संसार अवघा आनंदे भरीन
सत्पंथी चालेन सर्व काळ ॥ ३ ॥
सत्य बोलणे हे सत्य चालणे हे
सत्पंथ सार हे सांगतसे ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n61/mode/1up

realpatidar.com

पद ८० वे

(राग : भैरवी)

पहाटे पहाटे तुझी याद येते ॥
मंदीरात येता देवा मन शांत होते ॥ धृ ॥
पहाटेच्या वेळी तूझ्या दर्शनाने ॥
भरकटलेले मन ताळ्यावर येते ॥
ताळ्यावर येते देवा मन शांत होते ॥ १ ॥
भक्तगण सारे येती तुझे दर्शन घेती ॥
चरणतीर्थ पिती प्रदक्षिणा घालीती ॥
प्रदक्षिणा घालीती उदधूप घेती ॥ २ ॥
जगन्नाथ गुरुंचे पहाटेच्या वेळी ॥
चरण पूजिती आशीर्वाद घेती ॥
आशीर्वाद घेती कृतकृत्य होती ॥ ३ ॥
पहाटेच्या वेळी नयनात येतो ॥
ज्योतिचा किरण दिव्यदृष्टी देतो ॥
दिव्यदृष्टी देतो प्रभुरुप होतो ॥ ४ ॥
भक्त विनविती गुरु इमामशाहा ॥
सद्‌भावना दे सत्पंथीयांना ॥
सत्पंथीयांना अज्ञ जनांना ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n62/mode/1up

realpatidar.com

भजन ८१ वे

(राग : भैरवी)

कार्तिक महिन्यात भजनाची गोडी ॥
लागते अविट लागते अविट ॥ धृ ॥
सकाळी उठोनी स्नान करोनी ॥
पवित्र होऊनी मंदीरी येवूनी ॥
सद्‌गुरुंच्या दर्शनात ओढ लागे हृदयात ॥ १ ॥
सद्‌गुरुंच्या भजनात पेटीच्या सुरात ॥
तबल्याच्या नादात गुंग होते मन ॥
सकाळच्या प्रहरी सद्‌गुरुचे नाम ॥
गोड लागते उचंबळते मन ॥ २ ॥
सद्‌गुरुची महती प्रभुची किर्ती ॥
पाहू या मूर्ति गाऊया महती ॥
ज्योती स्वरुपी प्रभुची मुर्ती ॥
साठवू या नयनी ठेवू या हृदयी ॥ ३ ॥
भक्त विनवी सद्‌गुरु माऊली ॥
ईमामशाहा चरणी शिर ठेवोनी ॥
काकडा आरती लागू दे हजेरी ॥
भक्त जनांची भजन मंडळीची ॥ ४ ॥



realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n63/mode/1up

realpatidar.com

पद ८२ वे

देव जरी मज प्रसन्न झाला ।
वत्सा वर माग म्हणाला ॥
उदंड आयू दे मम गुरुला ॥ धृ.॥
आध्यात्माची ज्योत तळपण्या
अज्ञ जणांना तारुण नेण्या ॥ १ ॥
भक्तिचा तो मळा फुलविण्या ॥
आत्मज्ञानाचा दिप तेवण्या ॥ २ ॥
वैराग्याचे ओज पसरविण्या ॥
तव चरणाचा ध्यास लावण्या ॥ ३ ॥
नसावी त्यांना चिंता मनाला ॥
शुध्द तनू दे मम गुरुला ॥ ४ ॥
शुध्द वाणी त्यांची मोहवी मनाला ॥
मधूर नाद तो झुलवी मनाला ॥ ५ ॥
उदंड आयू दे जगन्नाथ गुरुला ॥
भक्त विनवितो सद्‌गुरु ईमामशाहांना ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n64/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद ८३ वे

(राग : भैरवी)

गातो आवडीने सद्‌गुरुचे नाम ॥
तूच माझा ईमामशाहा तूच जगन्नाथ ॥ धृ ॥
तूच माझा बाप तूच माझी आई ॥
तूझे नाम घेता दुःख दूर जाई ॥
तूच माझा गुरु तूच सद्‌गुरु ॥
तूच माझा ईमामशाहा तूच जगन्नाथ ॥ १ ॥
ध्यानी मनी किर्ती सद्‌गुरुरायाची ॥
साऱ्या जगभरात महती गुरुंची ॥
करितो प्रणाम कोटी तूज नाथ ॥
तूज माझा ईमामशाहा तूच जगन्नाथ ॥ २ ॥
जगन्नाथ जनार्दन आणि पूर्णानंद ॥
गुरुनाम देई मज सदा आनंद ॥
द्यावी मज मुक्ती जोडीतो मी हाथ ॥
तूच माझा ईमामशाहा तूच जगन्नाथ ॥ ३ ॥
मागणे एकच आता या पामराचे ॥
मुखी राहो नाम सदा सद्‌गुरुरायाचे ॥
कशाला फिरु मी आता चारधाम ॥
तूच माझा ईमामशाहा तूच जगन्नाथ ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n65/mode/1up

realpatidar.com

पद ८४ वे

(राग : भैरवी)

चिंतन अखंड करितो । श्री निष्कलंकी देवा
मुखी तूझे नाम । अमृताचा ठेवा ॥ धृ ॥
प्रपंच साधूनी केला परमार्थ
रंगले मी भजनी त्यागुनिया स्वार्थ
मन निर्विकार नसे मज हेवा..... ॥ १ ॥
जरी गांजले मी यातना या भारी
निंदा असूया गांजती परोपरी
गुरु जगन्नाथाची करितो मी सेवा... ॥ २ ॥
सखा माझा सर्व नातीगोती
देहाची पणती आत्म्याची ज्योती
लाभे तव कृपेने भक्तिचाच मेवा ॥ ३ ॥
अशी आहे भक्ती असा आहे भाव
गुरु रे ईमामशाहा तूझा नसे ठाव
जन्मोजन्मी घडू द्यावी सत्पंथाची सेवा ॥ ४ ॥

पद ८५ वे

पंथा पंथामध्ये नको भेद भाव ॥
सर्वांचाच देव एक असे ॥ १ ॥
सहजानंद स्वामी चक्रधर तसा ॥
संत इमामशाहा एक सारे ॥ २ ॥
निमित्ते ही सारी देवाकडे नेती ॥
मार्ग ते सांगती वेगळाले ॥ ३ ॥
पूजापाठ सारे वेगळे वेगळे ॥
परंतु आगळे एकपण ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n66/mode/1up

realpatidar.com

पद ८६ वे (राग : भिमपलास)

हे भगवंता कृपावंता दिनदयाळा
भक्तवत्सला, दर्शन दे मजला ॥ धृ ॥
अनेक जन्मी तुला विसरलो
या जन्मी मी तुला आळवितो
सत्पंथ सेवितो ॥ १ ॥
सुकृत माझे फळास आले
या जन्माचे सार्थक झाले
तूझीच अवघी कृपा ॥ २ ॥
भक्त विनवितो गुरु ईमामशाहा
आतूर झालो तुझ्या दर्शना
चरणामृत पितो ॥ ३ ॥

पद ८७ वे (राग : पिलू)

श्री गुरु जगन्नाथा पाहू कुठे तुम्हाला ॥
टाकोनिया जिवाला का सांग दूर गेला ॥ धृ ॥
शोधू कितीही अवनी कोठे दिसेना नयनी ॥
तुम्हाविण मोक्षदानी नाही जगी जिवाला ॥ १ ॥
हा सर्व देह माझा भूमीस ओझे झाला ॥
गुरुचरण बघता तुमचे उदास जीव झाला ॥ २ ॥
हे विश्व आज सारे मज व्यर्थ भासते सारे ॥
म्हणूनी गुरुराया या धाऊनी कृपाळा ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n67/mode/1up

realpatidar.com

पद ८८ वे

चला गर्जत मुखाने जाऊ या
ईमामशाहांच्या दरबारी ईमामशाहांच्या दरबारी
सदा संकटात नित्य घेतो धाव.... श्रीहरी निष्कलंकी
भक्तासाठी दावितो प्रभाव.... श्रीहरी निष्कलंकी
मनोभावे म्हणूनी आम्हा पाव.... श्रीहरी निष्कलंकी
चला याला प्रेम करू श्रध्देने पूजन करु
प्रेमाने गीत गाऊ या हो, चला चला
प्रेमाने गीत गाऊ या .. चला गर्जत... ॥ १ ॥
अंधपंगुंना तो आधार.... श्री हरि ईमामपूरचा
दावी क्षणोक्षणी साक्षात्कार.... श्री हरि ईमामपूरचा
आहे भक्तिचा भुकेला फार.... श्री हरि ईमामपूरचा
भक्त भजनांत वारंवार.... श्री हरि ईमामपूरचा
तोच दुःख दूर करी छाया करी भक्तावरी
त्याच्या पदी चित्त लावू या हो, चला गर्जत... ॥ २ ॥

पद ८९ वे

पिराणा पंढरी वडताल तसे ॥
ऋध्दिपूर असे एक सारे ॥ १ ॥
वेगळाले गाव वेगळाले नाव ॥
परि तेथे देव एक असे ॥ २ ॥
वेदवचन ते देवाचे वचन ॥
मानिती प्रमाण सर्व पंथ ॥ ३ ॥
जीवांचे कल्याण हाच एक ध्यास ॥
•लागला सर्वांस भेद कैचा ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n68/mode/1up

realpatidar.com

पद ९० वे

आनंद आनंद आनंद आनंद ॥
चोहीकडे मनामधे कणाकणात चराचरात ॥ धृ ॥
संतांचे आगमन स्वागत समारंभ ॥
हृदयाची पुष्पमाला केली पसरुन ॥
मस्तकी लावीली चरणरज ॥ १ ॥
पूर्वजन्मीचे फळ झाले संत दर्शन ॥
सत्संग महीमा आहे अगाध ॥
झाले आज जीवन साफल्य ॥ २ ॥
मागणे आहे प्रभु तुज एक ॥
घडू द्या नित्य संत समागम ॥
हाच आशीर्वाद द्यावा मज ॥ ३ ॥

पद ९१ वे

तुझ्याच कृपेने हे जग चालत असते देवा ॥ धृ ॥
वारा वाहत असतो देवा तुझ्या इच्छेने ॥
चंद्र सूर्य प्रकाश देती तुझ्याच आज्ञेने ॥
तुझ्याच अनुज्ञेने पाऊस पडतो चोहिकडे ॥ १ ॥
अंधार पसरला चोहिकडे तुझ्या अनुपस्थितीने ॥
दाही दिशा प्रकाशू दे प्रभु तुझ्या आगमनाने ॥
रुप तुझे निर्गुण निराकार पाहू दे ॥ २ ॥
सत्‌गुरु इमामशाहा लाभले आम्हा तुझ्याच कृपेने ॥
काव्य गुंफीतो प्रभु तुजला सत्‌गुरु कृपेने ॥
तुझ्याच प्रेमाचा वर्षाव आम्हा लाभू दे ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n69/mode/1up

realpatidar.com

पद ९२ वे

आज टिपऱ्या खेळावया आले गं
खेळता खेळता हरि गुण गाता
विसरले देहभान ॥ धृ ॥
टिपऱ्यांचा गं आवाज एक
हृदयामध्ये प्रभुनाम एक
एकरूप होती त्यात ॥ १ ॥
संसाराचे सारे प्रश्न
विसरले आम्ही प्रभुगुण गात
झाले गं बेचैन ॥ २ ॥
सत्गुरु इमामशाहा विनविती भगिनी
ओसळू दे रे प्रभु प्रेम हृदयी
दे आशीर्वाद ॥ ३ ॥

पद ९३ वे

सर्वदा भजन करीन देवाचे
आणि देवत्वाचे स्मरण मी ॥ १ ॥
जात पात धर्म सर्व सोडीन मी
एक देवपण पाहीन मी ॥ २ ॥
कुणाचा दुरावा मज नको कधी
सर्वही संबंधी मानीन मी ॥ ३ ॥
सत्पंथ हा एक मजला सर्वथा
कोठेही अन्यथा जाणे नको ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n70/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

पद ९४ वे

चाल : केशवा माधवा

निकलंकी नारायणा, नित्य सेवा घडू दे मला ॥ धृ ॥
बहु दिवसांची आस अंतरी, पाहिन वाटे केव्हा इमामपूरी ॥
आज भाग्याचा दिन उगवला, हर्ष मनी जाहला ॥ १ ॥
दर्शन घेता गुरु समाधीचे, पारणे फिटले मम नयनाचे ॥
अखंड ज्योतीचे ध्यान धरता, मन तल्लीन जाहले ॥ २ ॥
उंच धवल त्या ध्वजस्तंभावरी, निशाण फडके नीलअंबरी ॥
गंगा कुआचे स्नान करोनि, निर्मल करी तन मन ॥ ३ ॥
दासी सेविका विनवि इमामशाहा, अभयदान हे द्यावे मजला ॥
अंतसमयी रक्षावे मजला, हीच पूरवी आशा ॥ ४ ॥

पद ९५ वे

सत्गुरु महिमा आपण गाऊ
गाऊ आणि तल्लीन होवू ॥ धृ ॥
युक्त असे जो बारा कळांनी
सत्गुरु नाथ असे तोचि ॥ १ ॥
षोड्श उपचारे पूजा करु
चरण तीर्थ त्यांचे घेवू ॥ २ ॥
पूजा करुनि धावा करु
प्रसन्न त्यांना करुनि घेवू ॥ ३ ॥
भक्तिरसामध्ये येथेच्छ पोहू
ज्योति स्वरुपी तादाम्य पाऊ ॥ ४ ॥
भक्त विनवितो गुरु इमामशाहा
नित्य घडू दे तुझीच सेवा ॥ ५ ॥

realpatidar.com

Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n71/mode/1up

realpatidar.com

पद ९६ वे

गुरुपौर्णिमेला गाऊ या श्री गुरुंचे गुणगान ॥ धृ ॥
पद्मपूजा करू श्री गुरुंची ॥
अत्तर चंदन पुष्प घेवूनि ॥
वाहू गुरुचरणी ॥ १ ॥
गंध अक्षता घेवूनी हाती ॥
कुंकुम तिलक लावू भाळी ॥
श्री गुरुरायांच्या ॥ २ ॥
नश्वर ही अपुली काया ॥
श्रीगुरु चरणी अर्पण करुया ॥
भाग्य नसे सकला ॥ ३ ॥
धीर गंभीर शान्त नि कोमल ॥
अध्यात्माचे ओज मुखावर ॥
गुरु जगन्नाथांच्या ॥ ४ ॥
शंकाकुशंकांचे ते जाळे ॥
क्षणात दूर करिती सारे ॥
गुरु जगन्नाथ ॥ ५ ॥
भक्त विनवितो गुरु इमामशाहा ॥
सेवा घडू द्या अपुल्या चरणा ॥
आशीर्वाद हा द्यावा ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n72/mode/1up

realpatidar.com

पद ९७ वे

'परमेश्वराचा धावा'

हे विभो राजीव नेत्रा । मज का त्यागीले पवित्रा ॥
तू दीन दयाळा पवित्रा । विसरलासी ये काळी ॥ १ ॥
काही मोकलीले एकाकीते । आता सांभाळील कोण माते ॥
कोठे थारा न दिसेचि येथे । तुजविण मज माधवा ॥ २ ॥
काय अन्याय जाहला मजपासुनि । मज टाकिले घोर वनी ॥
कृपासागरा चक्रपाणि । क्षमा करावी त्वा सत्वरी ॥ ३ ॥
तू अनाथबंधु करुणाकर । मी दास हीन पामर ॥
माझा न किजे अव्हेर । सकळ गण गोत तु माझे ॥ ४ ॥
अगा प्रेमरुपा समदर्शी । माझी करुणा नूपजे चित्ती ॥
कैसा स्नेह सांडोनि श्रीपति । निष्ठूर जाहलासी मजवरी ॥ ५ ॥
मी अज्ञान बाळ भोळे । सहज चूकले कृपा माऊले ॥
त्याचे फळ की त्यागिले । भवरुप महावनी ॥ ६ ॥
कळपातूनी वत्स चुकले । की हरीण एकटे वनी पडले ॥
की जीवणेवीण मासोळे । तळमळती प्राण माझे ॥ ७ ॥
आता जाऊ कोणीकडे । कवण जीवलग येथे सापडे ॥
जे माझे जन्म साकडे । निवारील दर्शनी ॥ ८ ॥
देवा तूची माय बाप । बंधु सुहृद गोत होय॥
मम अपराध विसरुनि जाय । अभय देई मज आता ॥ ९ ॥
करुणा सागरा अनंता अपारा । माते उध्दरी दया समुद्रा ॥
तुझे ध्यान असंख्य मुद्रा । चित्ती वसो माझीया ॥ १० ॥

ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तू सहवीर्यं करवावहै ।
तेजस्वीना वधितमस्तू मां विद्विषावहै ॥ ॐ शांतीः शांतीः शांतीः

realpatidar.com

realpatidar.com

गुरुवंदना

हिंदी विभाग

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n74/mode/1up
2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद १ ले (हरिपूजनके १५ फूल)

सच बोलो, हरिनाम लो, तजो कपट व्यवहार ॥
सब प्रकार हिंसा तजो, करो अतिथी सत्कार ॥ १ ॥
प्रेम करो सबसे सदा, सदा करो सत्संग ॥
दुखियोंकी सेवा करो, कभी ना बदलो रंग ॥ २ ॥
ब्रह्मचर्य पालन करो, परधनको दो त्याग ॥
वस्तु परिग्रह मत करो, हीय धरो वैराग ॥ ३ ॥
क्षमा करो अपराधको, दोष न देखो भूल ॥
हरिपूजाके अति सुखद है ये पंधरा फूल ॥ ४ ॥

पद २ रे (सागर तटपर)

सागर तट पर बैठी हूँ मै कबसे नाथ अकेली ॥
चल गये मेरे जितने थे बान्धव सखी सहेली ॥ १ ॥
तरल तरंगमयी लहराती भववारिधी जलधारा ॥
दूर गगनमे चमक राह है, मार्ग प्रदर्शक तारा ॥ २ ॥
प्राणेश्वर करुणानिधी हूँ मै तव चरणोंकी दासी ॥
तेरे चरण कमल रज की हूँ देव सदा मै दासी ॥ ३ ॥
मै हूँ कुटियाकी भिखारिणी तुम त्रिभुवनके स्वामी ॥
मेरे हृद्‌गत भावोंके प्रभु तुम हो अंतर्यामी ॥ ४ ॥
जीवन नौका जीर्ण पडी है उठती प्रबल बयार ॥
कैसे पहूँचेगी यह तेरे स्वर्ण धाम के द्वार ॥ ५ ॥
स्वामी मेरे चलो मुझे ले भवसिंधू के पार ॥
जहाँ न होगी अन्तस्तलमें बीणा की झंकार ॥ ६ ॥
तेरे पदजलसे प्रक्षालित होवे जीवन मेरा ॥
आत्मोत्सर्ग करूँ भगवत्सेवामे यह व्रत मेरा ॥ ७ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n75/mode/1up

realpatidar.com

पद ३ रे

तुम प्रभु दीन दयाळजी हो आय पडा हूँ द्वार ॥
जैसा कैसा हूँ स्वामी, कीजे यह न विचार ॥ १ ॥
वे प्रभु कब दिन आयेंगे बैठूँगा ओकांत ॥
नित्य करू स्वाध्यायको आप हृदयमे शांत ॥ २ ॥
वर दिजो हे ॐ यह कृपा करो प्रीयनाथ ॥
ॐ ॐ जपता रहुँ सदा प्रेमके साथ ॥ ३ ॥
तोर लगनमे रहे जबलग घटमे प्राण ॥
तेरा ही सुमीरन रहे तेरा ही हो ध्यान ॥ ४ ॥
मेरा मुझमे कुछ नही जो कुछ है सब तोर ॥
तेरा तुझको सौपता हूँ क्या लागत है मोर ॥ ५ ॥

पद ४ थे

भरोसा कर तु ईश्वर पर, तुझे धोखा नही होगा ॥
अे जीवन बीत जायेगा, तुझे रोना नही होगा ॥ १ ॥
कही सुख है कही दुःख भी जीवन अे धूप छाया है ॥
हँसी मे ही बीता डालो बितानी ही अे माया है ॥ २ ॥
जो सुख आयें तो हँस देना जो दुख आये तो सह लेना ॥
न कहना कुछ कभी जगसे, प्रभु ही से तू कह लेना ॥ ३ ॥
अे कुछ भी तो नही जगमे, तेरे बस कर्मकी माया ॥
तू खुद ही धूप मे बैठा, लखे निज रुप की छाया ॥ ४ ॥
कहाँ अे था कहाँ तू था ? कभी तो सोच ओ बन्दे ॥
झुकाकर सीस को कह दे प्रभो वन्दे ! प्रभो वन्दे ! ॥ ५ ॥

realpatidar.com

realpatidar.com

पद ५ वे

प्रभो यही ले साध चला मै साधन पथ पर ।
रटा करूँ तव नाम नित्य निष्काम निरंतर ।
भोगोंसे मुख मोड छोड मदमत्सर सारे ।
छोड जगत्का मोह टोह मे लगू तुम्हारे ।
संत शरण कर ग्रहण मै तव गुण गरिमा गा सकूँ ।
कृपा सिन्धु में डुबकर, त्याग रत्न मै पा सकूँ ॥ १ ॥
यह अन्तिम है साध प्रेम पारस मै पाऊ ।
बना हृदय को स्वर्ग विरह मे उसे तपाऊं ।
उर मेरा बन जाय सुखद स्वर्णिम सिंहासन ।
दया दान दम आदि रहे पूजनके साधन ।
मानस मंदिर मे तुम्हे, मै इस बार बुला सकूं ।
अश्रुहार उपहारमे दे सर्वस्व भुला सकूं ॥ २ ॥

पद ६ वे

राधा सबसे पुछ रही किसीने मेरा शाम देखा ॥ धृ ॥
राधा तेरे शामको तो मथुरामें देखा ।
माखन चुराते हूए, किसीने तेरा शाम देखा ॥ १ ॥
राधा तेरे शामको तो गोकुल में देखा ।
गैया चराते हूए, किसीने तेरा शाम देखा ॥ २ ॥
राधा तेरे शामको तो वृंदावन में देखा ।
रास रचाते हूए, किसीने तेरा शाम देखा ॥ ३ ॥
राधा तेरे शाम को तो कुरुक्षेत्र में देखा ।
भिष्मको ललकारते हूए, किसीने तेरा शाम देखा ॥ ४ ॥
राधा तेरे शाम को तो वैष्णव जन में देखा ।
राधे राधे जपते हूए, तो किसीने तेरा शाम देखा ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n77/mode/1up

realpatidar.com

पद ७ वे

श्री निकलंकी नारायणा । देई दर्शन दयाघना ॥ धृ ॥
सबका सर्जन एक है । युगपरत्वे तु आया है ॥ १ ॥
परब्रम्ह परमात्मा तूही है । अलख निरंजन तूही है ॥ २ ॥
जन्मो जन्मी के पाप हमारे । दूर हमसे किजीये सारे ॥ ३ ॥
प्रभु तुम्हारी सदा याद आना । दर्शन अपना सदा दिलाना ॥ ४ ॥

पद ८ वे

मिरा नाचीरे मीरा नाचीरे । पग घुंगरु बांध मीरा नाचीरे ॥ धृ ॥
लोग कहे मीरा भई बावरी । बाप कहे कुलनासीरे ॥ १ ॥
विष का प्याला राणाजीने भेजा । पिवत मीरा हासी रे ॥ २ ॥
मै तो अपनी नारायण की । आपकी होगई दासी रे ॥ ३ ॥
मीरा कहे प्रभू गिरधर नागर । मै तो चरण की दासी रे ॥ ४ ॥

पद ९ वे

(राग : भैरवी)

तू तो भजले सिताराम तेरा क्या दूनियासे काम ॥ धृ ॥
जोरु लडके धनके साथी, सब चाहते है आराम राम ।
बिपत पडे तो कोई ना दौडे, क्या पछता बेभान ॥ १ ॥
महेल अग्यारी किसने बांधी, सब चाहते है दाम दाम ।
अंतःकालमें नंगा जावे, साथ न आवे छदाम ॥ २ ॥
तु कहेता है मेरा मेरा, बता उसीका नाम नाम ।
तुकड्या दास कहे है मेरा, है मेरा एक राधेशाम ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n78/mode/1up

realpatidar.com

पद १० वे

सेवा करो गुरु चरणनकी, युक्ती यही भव तरणनकी ॥ धृ ॥
गुरु की महीमा है भारी, वेग करे जलभव पारी ।
विपक्ष हरे सब तन मनकी .... ॥ १ ॥
मनकी दूविधा दूर करे, ज्ञानभक्ती भरपूर करें ।
भेद कहे शुभ करमनकी .... ॥ २ ॥
गुरु दयालू होते हे, मन के मैल को धोते है ।
मोह हटावे विषयनकी .... ॥ ३ ॥
भेद भरम सब मिटा दिया, घट घट में दर्शन करा दिया ।
कैसी लिला दर्शनकी .... ॥ ४ ॥
गुरु चरणोमें इश्क जावो, सत्य कहूं नित गुण गाओ ।
करू वंदना चरणनकी .... ॥ ५ ॥

पद ११ वे

गुरुदेव मेरी नैया भवपार लगा देना ॥
अब तक तो निभाई है, आगे भी निभा लेना ॥ धृ ॥
तुम इष्ट में उपासक हो, तुम देवों मे पुजारी ॥
गुरुदेव दया करना मेरा दर्द मिटा देना ॥ १ ॥
संसार के बंधन मे, मै तुझको भुल गया ॥
मेरे नाथ दया करना, तुम मुझे भुल न जाना ॥ २ ॥
तेरे द्वार पे आया हूँ, तेरी शरणमें रख लेना ॥
एक भक्त की अर्जी, आगे तुम्हारी मर्जी ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n79/mode/1up

realpatidar.com

पद १२ वे

मन हरी ॐ हरी ॐ गाले,
नाम जपने की आदत बनाले ॥ धृ ॥
पूण्य तेरा बढे जब सत्संग मिले,
राम रहेमत करें, तब सद्‌गुरु मिले,
इस रिती से रब को रिझाले ॥ १ ॥
तन जिसने दिया इसका मालीक वही,
तू मुक्त में रहे नाम जपता नही,
कुछ किराया ही उसका चुकाले ॥ २ ॥
कौन धडकन ये दिलकी चलायें रें मन,
कौन नाडी में रक्त बनाये रे मन,
उस दाता का शुक्र मनाले ॥ ३ ॥
जग रिझाने में जिवन गवाना नही,
एक पल भी प्रभुको भुलना नही,
श्री सद्‌गुरु को तुही रिझाले ॥ ४ ॥
धन अनीती का सुख तुझको देगा नही,
चोट कुदरत की तु सह सखेगा नही,
अब भी मौका है खुदको बचाले ॥ ५ ॥
प्रेम करने से मंजील को पा जाएगा,
ध्यान करने से प्यारा नजर आएगा,
तु घडी भर ही गोता लगाले ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n80/mode/1up

realpatidar.com

पद १३ वे

तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली
तेरा होगा बडा अहेसान के जुग जुग रहेगी तेरी शान,
भगत भर दे रे झोली.......... ॥ धृ ॥
डोल उठी है सारी धरती, देखरे डोला गगन है सारा,
भिख मांगने आया तेरे घर जगतका पालन हारा रे,
जगतका पालन हारा.........
मै आज तेरा महेमान, करले मुझसे जरा पहचान,
भगत भर दे रे झोली .... ॥ १ ॥
आज लुटादे तु सर्वस्व अपना मानले कहेना मेरा,
मिट जायेगा पलमें तेरा जनम-मरणका फेरा रे,
जनम-मरणका फेरा.........
तु छोड सकल अभिमान, अमर करले रे अपना दान,
भगत भर दे रे झोली........... ॥ २ ॥

पद १४ वे

चाल : ऐ मालीक तेरे बंदे हम

मेरे सद्गुरु तेरी नौकरी । सबसे बढीया है सबसे खरी ॥
तेरे दरबार की हाजरी । सबसे बढीया है सबसे खरी ॥ धृ ॥
जबसे तेरा गुलाम हो गया । तबसे मेरा भी नाम हो गया ॥
वरना औकात क्या थी मेरी । सबसे बढीया है सबसे खरी ॥ २ ॥
एक योगी दिवाना हूँ मै । खाक चरणोंकी चाहता हूँ मै ॥
आखरी इंतजा है मेरी । सबसे बढीया है सबसे खरी ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n81/mode/1up

realpatidar.com

पद १५ वे

आए है मेरे गुरुदेव, अपना मुझे बनाने
अज्ञान का अंधेरा, मनका मेरे मिटाने ॥ धृ ॥
गुरु के मुखारविंदसे, सदा ज्ञानगंगा बहती
करो सबसे प्रेम प्यारे वाणी इन्हीकी कहती
सत्संग रुपी अमृत, लाये हमे पिलाने, अज्ञान का..... ॥ १ ॥
कल्याण हो जगत का, संदेश ये ही देते
उध्दार हो भगत का, उपदेश ये ही देते
मिलजुल सभी से रहेना, आये हमे सिखाने...... ॥ २ ॥
पायेंगे कैसे प्रभुको, कैसे करे हम भक्ती
कैसे मिलेगी शक्ती, उसकी बताते युक्ती
तनमन प्रभुपे अर्पण कर देख तो दिवाने........ ॥ ३ ॥
ये ब्रम्हा और विष्णू, गुरुकाही रुप समझो
दाता दयालू गुरुको, शिव का स्वरुप समझो
हम माता पिता भ्राता, गुरुदेव को ही माने......... ॥ ४ ॥

पद १६ वे

क्या भरोसा है इस जिंदगीका । साथ देती नही ये किसीका ॥ धृ ॥
साँस रुक जाएगी चलते चलते । शम्मा बुझ जाएगी जलते जलते ॥
दम निकल जाएगा आदमीका । क्या भरोसा है ..... ॥ १ ॥
हम रहे ना मोहोब्बत रहेगी । दासताँ अपनी दुनिया कहेगी ॥
नाम रह जाएगा आदमीका । क्या भरोसा है ..... ॥ २ ॥
दूनीया तो है हकीकत पुरानी । चलते रुकना है इसकी कहानी ॥
कर्ज पूरा करो बंदगीका । क्या भरोसा है .... ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n82/mode/1up


realpatidar.com

पद १७ वे

भजन बिना चैन न आए रामा
कोई क्या जाने कब हो जाए, इस जिवनकी श्याम ॥ धृ ॥
मोह माया की आस तो पगले, होगी कभी ना पूरी ... हो पूरी
करते करते भजन प्रभुका, मिट जाएगी दूरी ... हो दूरी
भक्ती करके बन जाएंगे, अपने बिगडे काम ...॥ १ ॥
भजन है अमृत रस का प्याला, श्याम सबेरे पिना ...हो पिना
इसको पिकर सारा जिवन, मस्तीमें तू जीना ... हो जिना
हम भक्तो के साथ साथ लो, सबही प्रभुका नाम ... ॥ २ ॥
बोलो राम राम राम ॥.... बोलो श्याम श्याम श्याम ॥

पद १८ वे

जीवन है बेकार, भजनबिना दुनियामें
जबसे तू इस जगमें आया, तूने ना खुदको पहचाना ॥
हे मतीमंद गवार...... भजनबिना ॥ १ ॥
माया ने तुझको बहेकाया, संग चले ना तेरी काया ॥
तू बनजा हुशियार....... भजनबिना ॥ २ ॥
गुरु जगन्नाथकी शरणमे आवो, अपना जीवन सफल बनावो ॥
तब होये उध्दार...... भजनबिना ॥ ३ ॥



realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n83/mode/1up

realpatidar.com

पद १९ वे

महामंत्र है यह जपा कर जपा कर ।
ॐ नमो निष्कलंकी नारायण जनार्दनाय ॥ धृ ॥
लूटारु था नाया, पाप थे बडे किये ।
फिर भी उनके, नायाकाका कैसे बने ।
नायाकाका ने भी यही जप जपा था ॥ १ ॥
बारा बरस तप भाभारामने किया था ।
देवाधाममे अमर निवास उनका हुआ है ।
बारा बरस भाभाजीने यही जप जपा था ॥ २ ॥
भाभाजीकी सेवा माता कीकीबाईने की थी ।
उन्हीकी प्राणज्योत में वो भी विलिन हुई थी ।
माता कीकीबाईने भी यही जप जपा था ॥ ३ ॥
महामंत्र दिखाया है यह सद्गुरुने ।
गुरुमंत्र दिया हमे हमारे गुरुने ।
जो ए जाप जपेगा वो अमरपदको पाएगा ॥ ४ ॥

पद २० वे

हे प्रभो आनंददाता ज्ञान हमको दिजिए ॥
शिघ्र सारे दुर्गुणोको दूर हमसे किजिए ॥ धृ ॥
लिजिए हमको शरणमें हम सदाचारी बने ॥
ब्रम्हचिंतक धर्मरक्षक वीर व्रतधारी बने ॥ १ ॥
निंदा किसीकी हम किसीसे भूलकर भी ना करे ॥
सत्य बोले झूठ त्यागे मेल आपसमे करें ॥ २ ॥
प्रेमसे हम गुरुजनोंकी नित्यही सेवा करे ॥
दिव्य जिवन हो हमारा तेरे यश गाया करे ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n84/mode/1up

realpatidar.com

पद २१ वे

कैसे आऊ रे कन्हैया, तेरी गोकूल नगरी, बडी दूर नगरी ॥ धृ ॥
जमना जल जाऊ कान्हा, पायल मोरी बाजे ।
पायल मोरी बाजे कान्हा पायल मोरी बाजे ।
लटपट चलू तो भिग जाए चूंदडी ... बडी दूर ॥ १ ॥
सखी संग आऊ कान्हा शरम मोहे लागे ।
शरम मोहे लागे कान्हा शरम मोहे लागे ।
अकेली आऊ तो भुल जाऊ नगरी ... बडी दूर ॥ २ ॥
रात मे आऊ तो कान्हा डर मोहे लागे ।
डर मोहे लागे कान्हा डर मोहे लागे ।
दिन मे आऊ तो देखे सारी नगरी ... बडी दूर ॥ ३ ॥
मिरा कहे प्रभु गिरधर नागर ।
कृष्ण कन्हैया मोरे गिरधर नागर ।
तुम बिना रे बनी मै बावरी .... बडी दूर ॥ ४ ॥

पद २२ वे

मोहनसें प्रेम लगाया है, या वो जाने या मै जानूँ ॥
इस बातपें दिल भर आया है, या वो जाने या मै जानूँ ॥ धृ ॥
हर चिज निराली है उसकी, हर बात मे ही तेढापन है ॥
इस तेढे से मन क्यू लगाया है, या वो जाने या मै जानूँ ॥ १ ॥
जितना दिल खोलके नाम लिया, उतना जगने बदनाम किया ॥
क्या बदनामी का फल पाया, या वो जाने या मै जानूँ ॥ २ ॥
मिलता भी है मिलता भी नही, दिल चाहता नही की छोडभी दूँ ॥
इसमे क्या राज छुपाया है, या वो जाने या मै जानूँ ॥ ३ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n85/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद २३ वे

नारायण नारायण श्रीमन् नारायण नारायण नारायण
श्रीमन् नारायण नारायण नारायण ॥ धृ ॥
ये माना की दाता है तू हर जहाँका
मगर झोली आगे फैलाऊ तो कैसे
जो पहले दिया है वही कम नही है
उसेही उठानेके काबील नही है .... नारायण ॥ १ ॥
जमानेकी चाहत ने सबको रुलाया
हरिनाम हरगीज जूबाँ पे न आया
ऐ मालीक तेरा गुन्हेगार हूँ मै
तुम्हे मुँह दिखाने के काबील नही है ..... नारायण ॥ २ ॥
तुम्हीने अदा की मुझे जिंदगानी
मगर तेरी महीमा नही मैने जानी
कर्जदार इतना मै तेरी दयाका
अब कर्जा चुकाने के काबील नही हूँ ..... नारायण ॥ ३ ॥
तमन्ना यही है की सिरको झुकाके
तेरा दर्शन एक बार जी भरके करलू
सिवा आसू बिंदू के ओ मेरे मालिक
मै कुछ भी चढाने के काबील नही हूँ ..... नारायण ॥ ४ ॥



realpatidar.com

Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n86/mode/1up

realpatidar.com

पद २४ वे

गुरुदेव मेरे तुमको भक्तोने पुकारा है ।
आवो अब आ जावो, एक तेरा सहारा है ॥ धृ ॥
है चारो तरफ छाया घनघोर अंधेरा है ॥
अब जाए कहाँ बोलो तुफानो ने घेरा है ॥
हे नाथ अनाथोको तेरा ही सहारा है ॥ १ ॥
मजधार पडी नैया डगमग झोला खाये ॥
मिल जावो हमे आकर हम भवसे तर जाये ॥
बिन तेरे नही जगमे अेक पलभी घुमरा है ॥ २ ॥
तेरे चरणोंकी धूल में हम मिल जाये ॥
भटके हुए राही को जैसे मंजील मिल जाये ॥
किस्मत भी चमक जाये जो चमके सितारा है ॥ ३ ॥
सेवा गुरु चरणनकी मुक्ती भव तरणनकी ॥
महीमा गुरु वर्णनकी ध्याता शुभ तरणनकी ॥
गुरु ध्यान जिवनकी बहेती एक धारा है ॥ ४ ॥

पद २५ वे

चाल : गुरुदेव तमारी जयजय हो

दुनिया का बनकर देख चुका,
भगवान का बनकर देख जरा ॥ धृ ॥
प्रभु भक्ती में कितनी खुशीया है,
ये पुछो प्रेम दिवानो से,
अब शरण में सद्‌गुरू की आकर,
के तू नाम सुमीरकर देख जरा ॥ १ ॥
है प्यार सच्चा एक सद्‌गुरु का,
मोह निंदा से जगकर देख जरा ॥ २ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n87/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद २६ वे

रंग दे चूनरीया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरीया..... ॥ धृ ॥
ऐसी रंग दे कि रंग नाही छुटे ॥
धोबीया धोये चाहे सारी उमरीया...... ॥ १ ॥
लाल ना रंगाऊंगी मै हरी ना रंगाऊंगी ॥
अपनेही रंग मे रंग दे चूनरीया...... ॥ २ ॥
बिना रंगाये मै तो घर नाही जाऊंगी ॥
बितही जाये चाहे सारी उमरीया....... ॥ ३ ॥
मिरा के प्रभु गिरधर नागर ॥
प्रभु चरणनमे, श्याम चरणनमें लागी नजरीया....... ॥ ४ ॥

पद २७ वे

पाया है जो कुछ भी मैने, तेरे दरसे ही पाया है ॥
अब बरस रही रहेमत तेरी, सिरपर गुरु तेरा साया है ॥ धृ ॥
तुम मेरे दिलकी धडकन हो, मै धरती हूँ तूम श्रावण हो ॥
जन्मोकी प्यास बुझादी है, ये श्रावण की ऋतु बरसती है ॥ १ ॥
गुरु जबसे तुमको दरसा है, रहेमत का बादल बरसा है ॥
मंजिल के लिए जो तरसा है, तूमने रास्ता दिखलाया है ॥ २ ॥
भक्ती हो मेरे तनमनमें, भक्ती हो मेरे रगरगमें ॥
भक्ती हो मेरे जीवनमें, तेरा दास ये अरजी लाया है ॥ ३ ॥
श्रध्दा और प्रेम के दो आँसू मेरे पाप तापको छुडा लेंगे ॥
जब से ये चरणोंकी धूली से मस्तकपर तिलक लगाया है ॥ ४ ॥

realpatidar.com

Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n88/mode/1up

realpatidar.com

पद २८ वे

चाल : गुरुदेव तमारी जयजय हो

गुरुदेव तुम्हारे चरणोंमे, शतकोटी प्रणाम हमारे है ॥
मेरी नैया पार लगा देना, कितनो को पार लगाया है ॥ धृ ॥
मै बालक अबोध तुम्हारा हूँ, तुम समर्थ पिता हमारे हो ॥
मुझे तुम्हारी गोद बिठा देना, दाता तुमही तो हमारे हो ॥ १ ॥
ये सब संसारकी ज्वालाये, हमपर प्रहार कर जाती है ॥
पर शितल करती रहती है, तेरी शीतल जलधारायें ॥ २ ॥
जब आँधी हमे हिला देती, जब थंडी हमे कपा देती ॥
मुस्कान तुम्हारे चेहरेकी, दे जाती हमे सहारा है ॥ ३ ॥
फिर बारंबार प्रणाम करु, चरणोमे शिश नमाता हूँ ॥
मै पार अवश हो जाऊँगा, गर बने तुम मेरे खेवैया है ॥ ४ ॥

पद २९ वे

मेरे मोहन तेरा मुस्कुराना, भूल जाने के काबील नही है ॥
चोट खाई है जो दिलपे मैने, वो दिखाने के काबील नही है ॥ धृ ॥
जबसे देखा है जलवा तुम्हारा, कोई आखोमें जचता नही है ॥
यूँ तो देखे बहोत नूर मैने, सारे आलममें तुजसा नही है ॥ १ ॥
तेरी सूरतपें कुर्बान जाऊँ, तेरी आँखोमे खुदकोही पाऊँ ॥
जिसको नजरोसें तुने दी यारी, होश आनेके काबील नही है ॥ २ ॥
मैने पुछा की अब कब मिलोगे, पहले मुस्कुरायें फिर मुँहसे बोले ॥
सबके दिलमे समाये हुए है, आने जाने की जरुरत नही है ॥ ३ ॥
शिशा पत्थरसें टकराके टूटा, टूटनेकी सजा सबने सुनी ॥
जहा जो दिलपे टूट रहा है, कोई आवाज सूनता नही है ॥ ४ ॥

मेरे मोहन मोहन...... मेरे मोहन मोहन

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n89/mode/1up

realpatidar.com

पद ३० वे

भला किसीका कर ना सको तो बुरा किसिका मत करना ॥
पुष्प नही बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना ॥ धृ ॥
बन ना सको भगवान अगर तुम कमसे कम इन्सान बनो ॥
नही कभी सैतान बनो, नही कभी हैवान बनो ॥
सदाचार अपना ना सको तो पापों में पग मत धरना..... ॥ १ ॥
सत्य वचन बोल ना सको तो झूठ कभीभी मत बोलना ॥
मौन रहे तो ही अच्छा कमसे कम विष मत घोलो ॥
बोलो यदी पहले तो तुम तोलो फिर मूँह को खोला करना... ॥ २ ॥
घर ना किसिका बन सको तो झोपडीया ना जला देना ॥
मलम पट्टी कर ना सको तो घाव पर नमक ना लगा देना ॥
दिपक बनकर जला ना सको तो अंधेरा भी बनकर मत रहेना ॥ ३ ॥
अमृत पिला न सको किसिको जहर पिलाने से भी डरना ॥
धिरज बंधा नही सकते तो घाव किसीको मत करना ॥
राम नामकी माला लेकर सुबह श्याम भजन करना.... ॥ ४ ॥
सच्चाईकी राह मे बेशक कष्ट अनेको मिलते है ॥
पर काटो के बिच मे देखो फूल हमेशा खिलते है ॥
सुरजकी भाँती खुद जलकर सब जगको रोशन करना... ॥ ५ ॥



realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n90/mode/1up

realpatidar.com

पद ३१ वे

सत्यही शिव है, सत्यही सुंदर है, सत्यही ब्रम्ह है
ब्रम्हकी ओर जानेवाला सत्पंथ है ॥ धृ ॥
सत् तेजोमय है सत् निराकार है ॥
सत् आत्मरुप है सत् ज्ञानरुप है ॥
सत् ॐकार ॐकार ॐकार ब्रम्ह है..... ॥ १ ॥
जिसने सत्को छुपाना चाहा वह अंधकारमे खो गये ॥
जिसने सत्को हटाना चाहा वह खुद डूब गये ॥
सत् अविनाशी है सत् अटल है.... ॥ २ ॥
मानवधर्मका संदेश है सत्पंथ ॥
सत्पंथ शब्दका है गहन अर्थ ॥
जितने गहराई में जावो ना लगे अंत ॥
गुरुगम जिन्हे पाया वही सत्पंथी..... ॥ ३ ॥
सद्गुरु इमामशाहाकी वाणी अमर है ॥
वैदीक सनातन धर्म वही सत्पंथ है ॥
निष्कलंकी नारायणका उपासक वही सत्पंथी है..... ॥ ४ ॥

पद ३२ वे

मुझमे राम तुजमे राम, सबमे राम समया है
करलो सभीसे प्यार, जगतमें कोई नही पराया है
एकही माँके बचे हम सब, एकही पिता हमारा है
करलो सभीसे प्यार, जगतमें कोई नही पराया है
हरी ॐ ॐ गाएजा, तेरा बेडा पार हो जाएगा
करलो सभीसे प्यार, जगतमें कोई नही पराया है
हरी ॐ ॐ गाएजा, शक्ती को बढाएजा
करलो सभीसे प्यार, जगतमें कोई नही पराया है

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n91/mode/1up

realpatidar.com

पद ३३ वे

एक झोली में फूल भरे है एक झोली में काँटे रे
तेरे बसमें कुछभी नही ए तो बाटनेवाला बाटे....
कोई कारण होगा ॥ धृ ॥
पहले बनती है तकदीर फिर बनते शरीर
ए साईकी कारगिरी है क्यो बैठे गंभीर..... कोई कारण..... ॥ १ ॥
नाग भी डसले तो मिल जाए किसिको जिवनदान
चूटकीसे भी मिट सकता है किसिका नामो निशान... कोई कारण... ॥ २ ॥
धनका बिस्तर मिल जाए पर निंदको तरसे नैन
काँटोपर सोकर भी आए किसिके मन को चैन.... कोई कारण ॥ ३ ॥
सागर से भी बुझ ना पाए कभी किसिकी प्यास
कभी एकही बुँद से हो जाती है पूरी आस... कोई कारण ॥ ४ ॥
मंदीर मश्जीद में जाकर भी कभी न आए ज्ञान
कभी मिले माटी सें मोती पत्थरसें भगवान.... कोई कारण ॥ ५ ॥

पद ३४ वे

तेरा कोटी पाप कट जाय भजन कर एक घडी ॥ धृ ॥
राम नामकी कमल कट्यारी कृष्णनाम तलवार ॥
हरी नामसे हाक न भरसे पीवत हुई अंजान ॥ १ ॥
सुमित्राको लक्ष्मण प्यारा कौशल्याको राम ॥
कैकईको भरत शत्रूघ्न अंजनीको हनुमान ॥ २ ॥
रावणने जब धूम मचाई लंकाके दरबार ॥
रामजीका आया झपाटा उड गई मुंडीमान ॥ ३ ॥
इस मालनने बाग लगाया फूल खिले अनवार ॥
कहे मछींदर सुनो भाई गोरख झुटा है संसार ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n92/mode/1up

realpatidar.com

पद ३५ वे

एक आश तुम्हारी है विश्वास तुम्हारा है ।
एक तेरे सिवा भगवन मेरा कौन सहारा है ॥ धृ ॥
फुलोमें महेक तुमसे तारो में चमक तुमसे ।
प्रभुं बरफमे शितलता अग्निमें दहक तुमसे ।
जिस और नजर डालो तेराही नजारा है.... ॥ १ ॥
मजधारमें नैया है मजबूर खेवैया है ।
नैया का खिवैया तो एक किसन कन्हैया है ।
यही तेरा सहारा है मजधार किनारा है.... ॥ २ ॥
इस तनमें बसे तुम हो इस मनमें बसे तुम हो ।
प्रभु तुमको कहाँ ढुंढु कणकणमे बसे तुम हो ।
प्रभु अब तो दरश दे दो भक्तो ने पुकारा है ..... ॥ ३ ॥

पद ३६ वे

इश्वरको जान बंदे मालिक तेरा वही है ॥
करले तू याद दिलसे हरजामें वो सही है ॥ धृ ॥
भूमी अगन पवनमें सागर पहाड बनमें ॥
उसकी सभी भुवनमे छाया समा रही है ॥ १ ॥
उसने तुझे बनाया जग खेल है दिखाया ॥
तू क्यो फिरे भुलाया उमरा बिता रही है ॥ २ ॥
विषयोंकी छोड आशा सब झुठ है तमाशा ॥
चार दिनका दिलासा माया फसा रही है ॥ ३ ॥
दुनियासे दिल हटाले प्रभु ध्यानमें लगाले ॥
ब्रम्हानंद मोक्ष पाले तनका पता नही है ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n93/mode/1up

realpatidar.com

पद ३७ वे

कैलास के निवासी नमू बार बार हूँ ।
आयो शरण तिहारी प्रभु तार तार तूँ ॥ धृ ॥
भक्तो को कभी शिव तुने निराश ना किया ॥
मांगा जिन्हे जो चाँहा वरदान दे दिया ॥
बडा है तेरा दायरा बडा दातार तूँ...... आयो शरण ॥ १ ॥
बखाण क्या करु मै राखो के ढेर का ॥
चपटी भभुत में है खजाना कुबेर का ॥
हे गंगाधर .... हे मुक्तिद्वार..... ओमकार तुँ.... आयो शरण ॥ २ ॥
क्या क्या नही दिया है क्या क्या प्रमाण दुँ ॥
बस गए त्रिलोक शंभू तेरे दान से ॥
जहर पिया जिवन दिया कितना उदार तूँ..... आयो शरण ॥ ३ ॥
तेरी कृपा बिना न हिले एक भी अणू ॥
लेते है श्वास तेरी दया से तणू तणू ॥
कहे दास एकबार मुझको निहार तूँ ॥... आयो शरण ॥ ४ ॥

पद ३८ वे

चाल : गाऊ मी किती गुण

बडा सुख देती है मेरे सद्‌गुरु की वानी ।
मन हर लेती है मेरे सद्‌गुरु की वानी ॥ धृ ॥
पढनेसे उसके हो बेडा पार ।
सुनने से आए सुंदर विचार ।
जादू कर देती है मेरे सद्‌गुरु की वानी ॥ १ ॥
गुरु मेरे मुक्ती दिलाने आए ।
संबंध मुल का था ग्यान बताने आए ।
समजो तो सोचो तो ।
ये तो अपनी कहानी है ॥ २ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n94/mode/1up

realpatidar.com

पद ३९ वे

राधे राधे जपो चले आयेंगे बिहारी... राधे राधे
आयेंगे बिहारी चले आयेंगे बिहारी... राधे राधे
राधा मेरी चंदा तो चकोर है बिहारी... राधे राधे
राधा रानी मिसरी तो स्वा है बिहारी... राधे राधे
राधा रानी गंगा तो धार है बिहारी... राधे राधे
राधा रानी तन है तो प्राण है बिहारी... राधे राधे
राधा रानी सागर है तो तरंग है बिहारी... राधे राधे
राधा रानी मोहीनी तो मोहन है बिहारी... राधे राधे
राधा रानी गोरी तो सावरे है बिहारी... राधे राधे
राधा रानी भोलीभाली तो चंचल है बिहारी... राधे राधे
राधा रानी नथनी तो कंगन है बिहारी... राधे राधे

पद ४० वे

लिखने वाले तू होके दयाल लिख दे ॥
मेरे हृदय अंदर सद्‌गुरुका प्यार लिख दे ॥ धृ ॥
माथे पे लिख दे ज्योती गुरुकी ॥
नैनो मे उनका दिदार लिख दे..... मेरे ॥ १ ॥
हाथो पे लिख दे सेवा गुरु की ॥
कानो मे शब्द ॐ कार लिख दे...... मेरे ॥ २ ॥
पैरो पे लिख दे जाना गुरु के द्वार ॥
मेरा सारा ही जीवन उनके साथ लिखदे...... मेरे ॥ ३ ॥
एक मत लिखना गुरु का बिछडना ॥
चाहे तु सारा संसार लिख दे..... मेरे ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n95/mode/1up

realpatidar.com

पद ४१ वे

देखत श्याम हँसे, सुदामजीको
देखत श्याम हँसे ॥ १ ॥
फाटीसी धोती टूटी पनैया ॥
चलत पाऊ घसै..... सुदामजीको ॥ २ ॥
हाथ मे लकडी मस्तक कंपै ॥
लार झरे मुखसे..... सुदामजीको ॥ ३ ॥
भाभीने कछु दिन्ही चढाई ॥
चावल चार पसै..... सुदामजीको ॥ ४ ॥
सुरदास कहै प्रभु की कृपा ॥
वो कांचन महल वसै..... सुदामजीको ॥ ५ ॥

पद ४२ वे

छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल ।
छोटोसो मेरो, मदन गोपाल ॥ धृ ॥
आगे आगे गैया, पिछे पिछे ग्वाल ।
बिचमे मारो, मदन गोपाल ॥ १ ॥
कारी कारी गैया, गोरे गोरे ग्वाल ।
श्याम बरण मेरो, मदन गोपाल ॥ २ ॥
घाँस खावे गैया, दुध पीये ग्वाल ।
माखन खावे मेरो, मदन गोपाल ॥ ३ ॥
छोटी छोटी लंगोटी, छोटे छोटे हात ।
बंसी बजावे मेरो, मदन गोपाल ॥ ४ ॥
छोटी छोटी सखीया, मधुबन बाग ।
रास रचावे मेरो, मदन गोपाल ॥ ५ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n96/mode/1up

realpatidar.com

पद ४३ वे

चाल : सुख के सब साथी

प्रभुरे तेरे गुण गाऊ सुबह शाम ॥
सुबह शाम सुबह शाम दिनरात तेरा नाम ॥
गाऊ सुबह शाम ॥ धृ ॥

तेरी शरणमे जो भी आया । उसको तुने गले लगाया ॥
छुत अछुतको ना कुछ देखा । भेद-भाव ना पाया ॥ १ ॥
जिसने तेरा नाम गाया । उसने तेरा धाम पाया ॥
इस संसारसे चुका दिया । जनम मरणका फेरा ॥ २ ॥
भक्त कहेता गुरु इमामशाहा । अर्जी मेरी तू सून लेना ॥
अंत समय तक नामही तेरा । इस घटसे छुटेना ॥ ३ ॥

पद ४४ वे

गुरु जगन्नाथ बाबाकी आयी चिठ्ठी ।
बडी प्यारी प्यारी है बडी मिठी मिठी ।
गुरुजी मारे घर आयेंगे, बाबाजी मारे घर आयेंगे ।
बाबा जगन्नाथ घर मेरे आयेंगे ।
सत्पंथका मार्ग ओ हमको दिखायेंगे ।
बिनती हमारी छोटी, प्रणाम हमारे कोटी कोटी कोटी, गुरुजी मारे ।
गुरु जगन्नाथ ग्यान के सागर ।
चलना सिखाया हमे सत् के पंथपर ।
वाणी उनकी लगी हमे प्यारी प्यारी, उनकी कृपा दृष्टी हमपर भारी भारी ।
सत्पंथ धर्म हमारा महान ।
जगतमें अवतार लेंगे निष्कलंकी भगवान ।
आस धारे तारे दर्शनकी, प्यास बुझा दो भक्तनकी भक्तनकी ।

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n97/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

गुरुवंदना

गुजराथी विभाग

realpatidar.com

Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n98/mode/1up

realpatidar.com

पद १ ले

(आरुती गुरुदेवकी)

जय गुरुदेव दयानिधी, दीनन हितकारी । प्रभु.
जय जय मोह विनाशक भवबंधन हारी ॥ जय देव जय गुरुदेव ॥ धृ ॥
ब्रह्मा विष्णु सदाशिव, गुरु मुरती धारी । प्रभु.
वेद पुराण बखानत गुरु महिमा भारी ॥ जय देव जय गुरुदेव ॥ १ ॥
जप तप तीरथ संयम, दान विविध कीजे । प्रभु
गुरु बीन ज्ञान न होवे कोटी जतन कीजे ॥ जय देव जय गुरुदेव ॥ २ ॥
माया मोहनदी जल, जीव बहे सारे । प्रभु
नाम जहाज बिठाकर गुरु पलमे तारे ॥ जय देव जय गुरुदेव ॥ ३ ॥
काम क्रोध मत्सर, चोर बडे भारे । प्रभु
ज्ञान खड्ग दे करमे गुरु सब संहारे ॥ जय देव जय गुरुदेव ॥ ४ ॥
नाना पंथ जगतमे, निज निज गुण गाये । प्रभु
सबका सार बता कर गुरु मारग लावे ॥ जय देव जय गुरुदेव ॥ ५ ॥
फुल चरणामृत निर्मल, सब पातक हारी । प्रभु
बचन सुनत तम नाशे सब संशय टारी ॥ जय देव जय गुरुदेव ॥ ६ ॥
तन मन धन सब अर्पण, गुरु चरणन कीजे । प्रभु
ब्रह्मानन्द परमपद मोक्ष गति लीजे ॥ जय देव जय गुरुदेव ॥ ७ ॥



realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n99/mode/1up

realpatidar.com

पद २ रे

जय गुरुदेव विश्व विधाता, अखिल जगतमा आप पूजाता ॥ धृ ॥

आद्यपुरुष मम जीवन स्वामी, दीनबंधु तु अंतर्यामी ॥

नहि जोई तारामा खामी, ओ सुखदाता ॥ जय गुरुदेव ॥ १ ॥

प्रथम गुरु ब्रह्माजी आव्या, सद्गुरु इमामशाह कहेवाया ॥

जंबुद्विपे आवीने वस्या, हे जगत्राता ॥ जय गुरुदेव ॥ २ ॥

हे स्वामी तु व्यापक जगमा, भक्तजनोना रहे छे तनमा ॥

राखो अमने तुज चरणमा, ओ सुखदाता ॥ जय गुरुदेव ॥ ३ ॥

नाया भक्त जनने मळ्या, भाभाराम महाराजने मळ्या ॥

कीकीबाईने दर्शन आप्या, नाम अमर गाता ॥ जय गुरुदेव ॥ ४ ॥

अेवी रीते राखो अमनें, लक्षचौर्याशी टाळो भयने ॥

पाये लागु छुं कहूं छुं तमने, सत्पंथ दिखाता ॥ जय गुरुदेव ॥ ५ ॥

मम मंदिरीये आवो व्हाला, सेवक करे कालावाला ॥

अेवा तमे छो दयाळा, ओ जुगदाता ॥ जय गुरुदेव ॥ ६ ॥

जे गाशे तमारा गुण, तेनामा छे सत्वगुण ॥

अेवा तमे छो निर्गुण, तुजने परखता ॥ जय गुरुदेव ॥ ७ ॥

दास करे विनंती करजोड, तु अविनाशी अजोड ॥

नर नारायणनी छे जोड, तेजो भाविता ॥ जय गुरुदेव ॥ ८ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n100/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद ३ रे

कोई कोईनो नथी रे, कोई कोईनो नथी रे ॥
नाहकना मरो बधा, मथी मथी रे ॥ कोई ॥ धृ ॥
मनथी मानी लीधा, आ छे बधा मारा ॥
समजी ले जीवडा, आ नथी तारा ॥
स्वारथ बिना वात बीजी करता नथीरे ॥ १ ॥
आ मारो दिकरो, अने आ मारा बाप छे ॥
आ मारी घरवाळी ने आ मारी मात छे ॥
मुआनी संगाते जानार नथी रे ॥ कोई ॥ २ ॥
जननी जनेताओ तने जनमज दिधो ॥
पाळी पोसीने तने मोटोज किधो ॥
परण्यापछी मातासामु जोतो नथी रे ॥ ३ ॥
कइक गयाने कइक जवाना ॥
कोई न रह्या ने कोई नव रहेवाना ॥
गया तेना समाचार आव्या नथी रे ॥ ४ ॥
समजी ले जीवडा जीवन सुधारने ॥
हरता ने फरता तु हरी संभारने ॥
छे साचु सगु श्याम विना कोई नथी रे ॥ ५ ॥

realpatidar.com

Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n101/mode/1up

realpatidar.com

पद ४ थे

ध्यान धरता छुटे मारा प्राण । गुरुजी अेवुं मागुं छुं ॥
दर्शन करता जाय मारो जीव । प्रभुजी अेवुं मागुं छुं ॥ धृ ॥
मारी आशा निराशा न करशो तमे । मारी भक्तीने लेखामा लेजो तमे ॥
अमर धामना दरवाजा खोलो । प्रभुजी अेवुं मागुं छुं ॥ १ ॥
तारी मुरती मनोहर निरख्या करूं । तारु सुमरण निरंतर कर्या करुं ॥
आपो चरणतले विश्राम । प्रभुजी अेवुं मागुं छुं ॥ २ ॥
आखी दुखियाना दुखडा दूर करो । सर्वे सेवको उपर करुणा करो ॥
सभी रुपमा समावोने श्याम । प्रभुजी अेवुं मागुं छुं ॥ ३ ॥
सत्पंथीओने जाग्रत करवा तमे । नरदेह धारीने पधार्या तमे ॥
स्वामी देजो दयानुरे दान । प्रभुजी अेवुं मागुं छुं ॥ ४ ॥
भावभीना थईने भजीये अमे । कृपा द्रष्टी तमारी इच्छीये अमे ॥
आपो अमरधाममा वास । प्रभुजी अेवुं मागुं छुं ॥ ५ ॥
गतगंगा सकळ भेगा मळी । मागे प्रेमनी भक्ति भावे भरी ॥
आपो गुरुजी आशिष अपार । प्रभुजी अेवुं मागुं छुं ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n102/mode/1up

realpatidar.com

पद ९ वे

गुरु दो दर्शन अमने, प्रभु दो दर्शन अमने ।
नही ताप नडे तनने, गुरु दो दर्शन अमने ।
सुख शांति मळे मनने, गुरु दो दर्शन अमने ।
हमे ना भुलीये तमने, गुरु दो दर्शन अमने ॥
सेवको साथे मळी, जाइये पीराणा भणी, गुरु अमारा ।
करीये करीये दर्शन तमारा ॥ धृ ॥
गड गीरमथा जे गाम, मारा गुरुये किधा विश्राम ॥
तमे शरणे लेवा, किधा उपदेश अेवा, गुरु अमारा ॥
करीये करीये दर्शन तमारा ॥ १ ॥
सिंह रुपे रह्या तमे धुमी, शोधवा कुवारीका भुमी ।
आव्या पीराणा दोडी, ध्वजा चडावी धोळी, गुरु अमारा ॥
करीये करीये दर्शन तमारा ॥ २ ॥
गंगळो कुवो गंभीर गाजे, दरवाजे नोबत वाजे ।
तेनो नाद सुणी, तननु भान भुली, गुरु अमारा ॥
करीये करीये दर्शन तमारा ॥ ३ ॥
हाजरबेग रह्या हजुरे, अेथी हरखाय गुरुनु उरे ।
तम शरणु लेवा, किधी कठण सेवा, गुरु अमारा ॥
करीये करीये दर्शन तमारा ॥ ४ ॥
साबरमतीना घुमती घटे, शक्ति माता रह्या छे साथे ।
नर नारायण द्रेवा, करो तेमनी सेवा, गुरु अमारा ॥
करीये करीये दर्शन तमारा ॥ ५ ॥
कहे दास तमारा स्वामी, तमे सेवक लेजो जाणी ।
सत् वचन सारा, सत्पंथ प्यारा, गुरु अमारा ॥
करीये करीये दर्शन तमारा ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n103/mode/1up

पद ६ वे

चालो रे मन चालो पीराणा, त्या जई दर्शन करीये रे ॥
सुक्रीत सारा कीधा हसे तो पावन त्या जई थईयेरे ॥ धृ ॥
गाम गीरमथाने धाम पीराणा, ध्यान त्या जई धरवारे ॥
कलजुगमा स्वामी आपे पधार्या, रखेशर कारज करवारे ॥ १ ॥
निरमळ नीर छे गंगाकुवानुं पंड पवित्र करशु रे ॥
कुवारकाना दर्शन करशु, ध्यान धणीनु धरशु रे ॥ २ ॥
हाजरबेगनु हाजर पारखु, लोढानी बेडीओ तुटे रे ॥
जो आपना इमान साचा हशे तो बेडीनो बंधन तुटे रे ॥ ३ ॥
ओ जीव दुनियामा जनम धरीने दान धर्म शुं किधु रे ॥
तथापि ते पुण्य न किधु जन्म धरी शुं लीधु रे ॥ ४ ॥
सन्मुख जीव तु जोने विचारी, सामे नगिना घुमटेरे ॥
ओ जीव तारा लेखा लेशे, त्यारे करशो उचाटेरे ॥ ५ ॥
जनम्या ते तो जरुर जवाना होय रंक महारायारे ॥
मानव दानव प्राणी सर्वे खाखमा खाख समायारे ॥ ६ ॥
मन तु मिथ्या माया मुकी दे पालव प्रभुनो झालोरे ॥
गुरु इमामशाहना सेवक विनवे गुरुद्वार दर्शन पावोरे ॥ ७ ॥



realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n104/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

पद ७ वे

थाळ (नैवेद्य)

जमवा आवो निकलंकी नाथ, भावना भोजनीया ॥
के थावो आज मारा मेहेमान, भावना भोजनीया ॥ धृ ॥
गायनो गोबरना वाला, आंगणा लीपावुं ॥
के फुलडा वेरावुं मारानाथ, भावना भोजनीया ॥ १ ॥
आरस पहाणना वाला चौरसी बंधाऊ ॥
के प्रगटावु दिवडानी ज्योत, भावना भोजनीया ॥ २ ॥
जलरे जमनानी वाला, भरी लावू झारी ॥
आचमन करुने मारानाथ, भावना भोजनीया ॥ ३ ॥
भात भातनी वाला रसोई बनावु ॥
पेढा जलेबी वाला तमकाज लावु ॥
के मेवो लावु अपरमपार, भावना भोजनीया ॥ ४ ॥
लवींग सोपारी वाला तज आपु ताजा ॥
मुखवास करोने मारा नाथ, भावना भोजनीया ॥ ५ ॥
साग सीसमना वाला ढोलीया ढलावु ॥
के सेज बिछावु मारा नाथ, भावना भोजनीया ॥ ६ ॥
नायाना स्वामीने छो अंतरजामी ॥
अे अंत समे आवो मारा नाथ, भावना भोजनीया ॥ ७ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n105/mode/1up

realpatidar.com

पद ८ वे

मारा रसभींना जीवननाथ, तमने शुं करी जमाडु रे ॥
जेना हाते जीवनदोर, तेने शुं करी जमाडु रे ॥ धृ ॥
तारु आप्यु लेवु ने तारु दिधु देवू ॥
ऐमा मारु काई नही जोर, तमनें शुं करी जमाडु रे ॥ १ ॥
दुनियानु पोषण करनारो, मारु शुं जमनारो ॥
हुं तो जनम जनमनो चोर, तमनें शुं करी जमाडु रे ॥ २ ॥
भाव धरी पीरसी पतराळी, प्रेमे भरी छे झारी ॥
आ मुखवासे बे करजोड, तमनें शुं करी जमाडु रे ॥ ३ ॥
आ सेवकना अंतरमा पोढो, स्नेहनी चादर ओढो ॥
मारा काळजडानी कोर, तमने शुं करी जमाडु रे ॥ ४ ॥

पद ९ वे

अमी भरेली नजरे राखो ॐ श्री निष्कलंकी नारायण रे
वंदन करीने शीश नमावूं ॐ श्री निष्कलंकी नारायण रे
आशीष देजो डरमा लेजो ॐ श्री निष्कलंकी नारायण रे
स्वामी तमारू मंदिर रुड् शोभे तापी किनारे रे
दर्शन करीने पावन थाये ॐ श्री निष्कलंकी नारायण रे
विष्णू भगवानना दर्शन करवा भक्तो आवे आनंदे रे
मंगलमय तारी मूर्ति जोईने मन मारु हरखाय रे......
धोळी धजा तारी दुरवर फरके निरखे सौ नरनारी रे
दशअवतारना दर्शन करता भवभवना दुःख भागे रे
सत्पंथी भक्तो तारा गुणला गाये प्रेमे पधारो निष्कलंकी रे

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n106/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद १० वे

आनंद आनंद थाय, संतोना संगमा ॥
सर्वे दुःख टळी जाय, प्रभुना रंगमा ॥ धृ ॥
ओढी मे चुंदडी अजब रंगीली ॥
भात तणो नही पार ॥ संतोना संगमा ॥ १ ॥
चांदो सुरजने, नवलाख तारा ।
लेवे सद्गुरुजीना नाम ॥ संतोना ॥ २ ॥
जेणे उपाव्या, जेणे निपाव्या । अे तो छे सरजनहार ॥ ३ ॥
सरस्वती शारदा, गणपती देवा । मारे मन मिठडा देव ॥ ४ ॥
ब्रह्मा पधारो विष्णु पधारो । पधारो महेश्वर देव ॥ ५ ॥
आवो पधारो, प्रेमथी वधावु । सतीयु मंगळ गाय ॥ ६ ॥
कुंकुमने केशर, चंदनना टिला । मोतीये वधावु दैनोनाथ ॥ ७ ॥
वहेता गंगाजी, जमनाना पाणी । होज भर्या छे तैयार ॥ ८ ॥
रुपाना पाटला, सोनाना बाजोट । बीराजो जगतनानाथ ॥ ९ ॥
सोनाना थाळ, प्रेमथी मंगावो । मोहनथाळ मेवा मगज भरीया ॥
लचता लाडु शाक सवादी । प्रेमे धराव्या महाराज ॥ १० ॥
आरोगो प्रेमथी, आनंद थाय । वायु ढोळे वनराय ॥ ११ ॥
मुखवास अेलची, बिडलाना पान । जामफळ मेली जोड ॥ १२ ॥
दासुनो दास, चरणुमा शिश । आ सेवक प्रेमथी गाय ॥ १३ ॥
अमृत वाणी, गाये ब्रह्माजी । तो रीझे जगतना नाथ ॥ १४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n107/mode/1up

realpatidar.com

पद ११ वे

प्रभु प्रेमे प्रसादी लेजो रे, भावना छो भुख्या ॥
दासोने दर्शन देजो रे, भावना छो भुख्या ॥ धृ ॥
प्रभुजी विदुर भक्तनी भावे खाधी भाजी ॥
केळानी छाले राजीरे भावना छो भुख्या ॥ १ ॥
प्रभुजी खाते करमाबाईनो खीचडो खाधो ॥
सेवकनो समो साध्योरे भावना छो भुख्या ॥ २ ॥
प्रभुजी तमे शबरीना बेर आरोग्या ॥
भक्तिना भावे भोग्यारे भावना छो भुख्या ॥ ३ ॥
प्रभुजी पांडवोनु दुःख अेक तारे शोध्यु ॥
आरोगी जगने पोष्युं रे भावना छो भुख्या ॥ ४ ॥
प्रभुजी तमने झाझी शुं अरजी करीये ॥
आ दास तमारा उचरीयेरे भावना छो भुख्या ॥ ५ ॥

पद १२ वे (आरती आनंद मंगल)

आनंद मंगल करू आरति, हरी गुरु संतनी सेवा ॥ धृ ॥
प्रेम धरी मंदिरे पधरावु, सुंदर सुखडा लेवा ॥ १ ॥
संत मळे तो महासुख थाये, गुरु मळे तो मेवा ॥ २ ॥
त्रिभुवन तारण भक्त उध्दारण, आनंद रुपी अेवा ॥ ३ ॥
शिव सनकादिक ओर ब्रह्मादिक, नारद शारद जेवा ॥ ४ ॥
ते चालीने चरणे आवे, चरणामृतने लेवा ॥ ५ ॥
तीरथ सहु सतगुरुने चरणे, गंगा जमुना रेवा ॥ ६ ॥
प्रीतम कहे ओळख्यो अणसारे, हरी हरीजन जेवा ॥ ७ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n108/mode/1up

2004-12-14 -Guru Vandana (1182)

realpatidar.com

पद १३ वे

धनरे घडी ब्रह्मा जमवा पधारो
आज आनंद मारा गुरुजीना सेवा
प्रेमे पधारो दिनानाथ रे ब्रह्मा जमवा पधारो ॥ १ ॥

गंगा जमनाना अमृत वाणी
सद्‌गोर ब्रह्माजीनी अमुल्य वाणी
चरणे नमावु छुं शीश रे ब्रह्मा जमवा, पधारो ॥ २ ॥

अगर चंदनने मोतीडे वधावु
सद्‌गुरु ब्रह्माजीनी आरती उतारु
लळी लळी लागु छुं पाये रे ब्रह्मा जमवा पधारो ॥ ३ ॥

भावता भोजन हुं तमोने जमाडु
खीर खांड ने वळी बासुंदी बनावु
शाक तणो उपर स्वाद रे ब्रह्मा जमवा पधारो ॥ ४ ॥

लवींग सोपारी ने ओलची मंगावु
उपर पान पचास मंगावु
मुखवास लेजो दिनानाथ रे ब्रह्मा जमवा पधारो ॥ ५ ॥

सद्‌गुरु ब्रम्हाजीनी अमुल्य छे वाणी
महासंत ब्रम्ह कोइअेक बिरलेने जाणी
सेवकने लेजो उगारी रे ब्रह्मा जमवा पधारो ॥ ६ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n109/mode/1up

realpatidar.com

पद १४ वे

ओमकारनी धूनमां निष्कलंकीनी धूनमां ॥
भूल्या हूँ तो शान ने भान तारी धूनमां ॥ धृ ॥
धुननां प्रतापे ब्रम्हांड डोले ॥
डोले डोले ब्रम्हाने ब्रम्हानी तारी धुनमां ॥ १ ॥
धूननां प्रतापे इंद्रासन डोले ॥
डोले डोले इंद्रने इंद्राणी तारी धुनमां ॥ २ ॥
धूननां प्रतापे कैलास डोले ॥
डोले डोले शंकरने पार्वती तारी धुनमां ॥ ३ ॥
धूननां प्रतापे पिराणा डोले ॥
डोले डोले नानकदास महाराज तारी धुनमां ॥ ४ ॥
धूननां प्रतापे फैजपूर डोले ॥
डोले डोले जनार्दन महाराज तारी धूनमां ॥ ५ ॥
धूननां प्रतापे फैजपूर डोले ॥
डोले डोले पूर्णानंद महाराज तारी धूनमां ॥ ६ ॥

पद १५ वे

आज सौने जय श्रीकृष्ण काले वहेला आवजो
हरी गुण गावा हरी रस पीवा साथे सौने लावजो
मन मंदीरना खूने काचरेथी कचरा काढी नाखजो
तारा जेवा डाया डमरा साथे तेडी लावजो
हरत फरता कामो करता हैये धरीने आवजो
भक्ती केरा अमृत पीने बीजाने पीवडावजो
सौमा मारा प्रभू बिराजे तमे समजी ने प्रीती बांधजो
मान बडाई छेती मेली इर्ष्या काढी नाखजो

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n110/mode/1up

realpatidar.com

पद १६ वे

अेकवार अेकवार अेकवार नारायण ॥
मारा मंदिरीये आवोरे....... ॥ धृ ॥
मारा मंदिरीये आवो मारा वाला ॥
मारा आंगणीया शोभावो रे...... ॥ १ ॥
नानी शी झोपडीने मन मारा मोटा ॥
माटे ना संकोचावो रे........ ॥ २ ॥
अंतरना प्रेमथी आपने वधाविशूं ॥
लईशू अमुलख लहावो रे...... ॥ ३ ॥
मायानी मुडीमां एक गुरुनाम छे ॥
बिजू वस्तूनां अभावो रे....... ॥ ४ ॥
नारायण प्रभुजी प्रेमना आधीन छे ॥
प्रेमरस पिवो ने पावो रे........ ॥ ५ ॥

पद १७ वे

कोई आज जसे कोई काल, आ तो पंखीडानो मेळो
माटी भजी लो दिनदयाळ आ तो पंखीडानो मेळो,
आतो युग दर्शननो मेळो......
सोअे ऋणानुबंध मळीया, कोई जनमना सुकृत फलीया,
जेवा आण्या अेवा जाय......
माया ने खेल छे खोटो, काया पानीनो परपोटो,
क्यारे फुटे अे कही न शकाय.....
साथे न आण्यू के नआवे, सौअे सौना रस्ते जावे,
जेवा वादळीयो विखराय.....
मळ्यो मानव जनम अणमोलो, आवी हरी-भजनमां डोलो,
भक्त अमृतवाणी गाय.....

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n111/mode/1up

realpatidar.com

पद १८ वे

ए मुझे प्यारु लागे इमामशाहाना नाम रे.....
तन मन धन इमामशाहाना चरणोंमां........
इमामशाहा.....रे इमामशाहा........ ॥ धृ ॥

इमामशाहाना गुण तो पार नही आवे
ध्यान धरु तो मारा सन्मुख आवे
दिन जनोना नाथ है भक्तोना रखवार है
यही मेरे चित्तका चोर है...... तन मन...... ॥ १ ॥

भवसागरथी इमामशाह हमको पार उतारे
बुडती नैया को हमारे पार लगाए
दिन जनोना नाथ है भक्तोना रखवार है
यही मेरे चित्तका चोर है......... तन मन....... ॥ २ ॥

आके इमामशाहा मोरा हाथ पकडले
इमामशाहा तुम मारा हृदयमां रहेनी
दिन जनोना नाथ है भक्तोना रखवार है
यही मेरे चित्तका चोर है......... तन मन....... ॥ ३ ॥

आप है मेरा दुःखीयाना बैरी
कभी ना छोडना गुरुजी तुम हमको
अमीरस का प्याला लेकर जल्दी जल्दी आ जाना
यही मेरे चित्तका चोर है......... तन मन....... ॥ ४ ॥

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n112/mode/1up

realpatidar.com

पद १९ वे

भजन करवा मे बोलावो त्यारे केम न आव्या रे ॥
मारा घरमां भजन करवा तु शाथी शरमायो रे ॥ १ ॥
अे मीरा तारी मासी लागी ते घेर वहेलो दोडयो रे ॥
पगमां घुंघरा बांधीने नाच्यो त्यारे ना शरमायो रे ॥ २ ॥
नरसिंहो तारो नानो लाग्यो ते घेर वहेलो दोड्यो रे ॥
जेलमा जईने हार पहेराव्यो त्यारे ना शरमायो रे ॥ ३ ॥
प्रल्हाद तारो पितराई लाग्यो ते घेर वहेलो दोड्यो रे ॥
होळीकानी चुंदडी बाळी त्यारे ना शरमायो रे ॥ ४ ॥
शकु तारी सखी लागी ते घेर वहेलो दोड्यो रे ॥
बेडा पाणिना भरीने लाव्यो त्यारे ना शरमायो रे ॥ ५ ॥
विदूर तने व्हालो लाग्यो ते घर वहेलो दोडो रे ॥
तांदळीयानी भाजी खाधी त्यारे ना शरमायो रे ॥ ६ ॥
आटलू कहेता शरमावोने धीरे धीरे आवो रे ॥
आवीने मारा मनमां वसो व्हालो व्हालो लाग्यो रे ॥ ७ ॥



realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n113/mode/1up
2004-12-14 -Guru Vandana (1182)
realpatidar.com

पद २० वे

(राग : भैरवी)

सतसंगनो रस चाख प्राणि तू तो ॥
सतसंगनो रस चाख....... ॥ धृ ॥
प्रथम लागो तिखोने कडवो ॥
पछी आंबा कैरी शाख........ प्राणि तू तो ॥ १ ॥
आ कायानो गर्व न करीये ॥
अंते थवानी छे खाक........ प्राणि तू तो ॥ २ ॥
हस्ती ने घोडा माल खजाना ॥
कोई न आवे साथ........ प्राणि तू तो ॥ ३ ॥
सतसंगथी बे घडीमा मुक्ती ॥
वेद पूरे छे खाक........ प्राणि तू तो ॥ ४ ॥
मिरा के प्रभु गिरधर नागर ॥
हवे हरि चरणी चित्त राख........ प्राणि तू तो ॥ ५ ॥



realpatidar.com
Link: http://www.realpatidar.com/library
email: mail@realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n114/mode/1up

realpatidar.com



स्व. योगीता शैलेंद्र भारंबे



स्व. कु. भाग्यश्री शैलेंद्र भारंबे

यांचे स्मरणार्थ
श्री. लक्ष्मण सुपडू नारखेडे, फुलाचे विरोदे
यांचेकडून प्रकाशनासाठी देणगी रु. ११९४१/- मात्र मिळाली.
धन्यवाद



स्व. विमलबाई अमृतराव झोपे

यांचे स्मरणार्थ श्री. अमृतराव दिनकर झोपे, बामणोद
यांचेकडून प्रकाशनासाठी देणगी रु. ५०००/- मात्र मिळाले. धन्यवाद

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n115/mode/1up

realpatidar.com



योगराज ज्ञानेश्वर भारंबे

प्रकाशनासाठी देणगी रु. १०,०००/- मात्र मिळाले.
हस्ते श्री. ज्ञानेश्वर माणक भारंबे, फैजपूर
धन्यवाद.



श्री. गोपाळ टिकाराम महाजन, खडके

(गुरुकृपा ट्रेडर्स, खडके) यांचेकडून प्रकाशनासाठी देणगी रु. ५०००/-
मात्र मिळाले. धन्यवाद.

realpatidar.com

https://archive.org/details/bk1182/page/n116/mode/1up

realpatidar.com

realpatidar.com

realpatidar.com



डोळ्यासमोर

आम्ही ठेवला आहे फक्त तुमचा **आदर्श...**

मनात आम्ही
जपले आहेत

फक्त **तुमचे विचार...**

जीवनात आम्ही चालत आहे
फक्त तुम्ही दाविलेल्या

सन्मार्गावर...

तुम्ही आमच्यावर

केलेल्या **सुसंस्कारावर !**

आज आम्ही पालन करीत आहे


तुम्हीच शिकविलेल्या **मूल्यांचं !**

अन् या सगळ्या गोष्टी

आज आमच्यासाठी **अनमोल** ठरल्यात...

जसं तुम्ही !

तुम्हीच आमचे **आदर्श** तुम्हीच सर्व काही.



- जनार्दन महाराज
- पूर्णानंद महाराज

realpatidar.com